



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - १५]

गुरुवार ते बुधवार, एप्रिल १२ - १८, २०१८ / चैत्र २२ - २८, शके १९४०

[पृष्ठे ७६

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक २ एप्रिल, २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८१७/२०२४/प्र. क्र. ११/१८/नवि-१३.—ज्याअर्थी, जुन्नर नगरपरिषदेच्या वगळलेल्या भागाची विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख 'उक्त विकास योजना' असा करण्यात आला आहे) शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ३७ वा) (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) चे कलम ३१ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८११/६९७/प्र.क्र. १२७/११/नवि-१३, दिनांक ३ एप्रिल २०१२ अन्वये मंजूर केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेनुसार सि.स.नं. २५७३ मधील क्षेत्रावर आ. क्र. २५ प्राथमिक शाळा आरक्षण आहे (यापुढे "उक्त आरक्षण" असे संबोधले आहे);

आणि ज्याअर्थी, जुन्नर नगरपरिषदेने (यापुढे "उक्त नगरपरिषद" असे संबोधलेले आहे) ठराव क्रमांक १५०, दिनांक ३० नोव्हेंबर २०१५ अन्वये उक्त आरक्षण वगळून त्याखालील क्षेत्र सार्वजनिक, निम सार्वजनिक विभागात समाविष्ट करण्याकरिता फेरबदलाची कार्यवाही करण्याचे ठरविले आहे (यापुढे "उक्त फेरबदल" म्हणून उल्लेखलेला) ;

आणि ज्याअर्थी, उक्त नगरपरिषदेने उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त विकास योजनेत उक्त फेरबदल प्रस्तावित करून शासनाकडे दिनांक १० जानेवारी २०१७ चे पत्र क्रमांक २४३९ अन्वये मंजूरीसाठी सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाने आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर, उक्त फेरबदलाचा प्रस्ताव नामंजूर करावा असे शासनाचे मत झाले आहे ;

आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये प्रदत्त असलेल्या अधिकारांचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदल प्रस्ताव नामंजूर करीत आहे.

सदरहू अधिसूचना नागरिकांच्या अवलोकनार्थ मुख्याधिकारी जुन्नर नगरपरिषद जुन्नर यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत एक महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल.

सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या संकेतस्थळावरदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. म. पवार,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032

dated 2nd April 2018

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

Notification

No. TPS-1817/2024/CR-11/18/UD-13.—Whereas the development Plan of Excluded Part of Junnar Municipal Council (hereinafter referred to as "the said Development Plan") has been sanctioned by Urban Development department of Government under Section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") *vide* notification No. TPS-1811/697/CR-127/11/UD-13, dated 3rd April 2012 ;

and whereas, as per the said Development Plan Land bearing C.T.S. No. 2573 is reserved for Primary School (Site No. 25) (hereinafter referred to as "the said Reservation") ;

and whereas, Junnar Municipal Council (hereinafter referred to as the "Said Municipal Council") has decided *vide* their General Body Resolution No. 150, dated 30th November 2015 to delete said reservation and include land thereunder in Public-Semi public zone (hereinafter referred to as the "Said modification proposal") ;

and whereas, said Municipal Council after following all legal procedure under the provision of Section 37 of the said Act submitted the said proposal of modification to Government *vide* letter No. 2439, dated 10th January 2017 for Sanction;

and whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune the Government is of the opinion that the proposed modification needs to be rejected ;

Now therefore in, exercise of powers conferred by sub-section (2) of Section 37 of the said Act, the Government of Maharashtra hereby refuses to accord Sanction to the said proposed Modification.

This Notification shall be kept open for inspection by the general public during office hours in the office of the Chief Officer, Junnar Municipal Council, Junner, District Pune.

This Notification shall also be made available on Government website www.maharashtra.gov.in (कायदे व नियम).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. M. PAWAR,

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक २७ मार्च, २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८१४/५१५/प्र. क्र. २०/१४/पुनर्बांधणी क्र. १२१/नवि-१३.—ज्याअर्थी, पुणे जिल्ह्याची प्रादेशिक योजना (यापुढे जिचा उल्लेख 'उक्त प्रादेशिक योजना' असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१५/२२७/प्र.क्र. २६/१५/नवि-१३, दिनांक २५ नोव्हेंबर १९९७ (यापुढे जिचा उल्लेख "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आलेला आहे) च्या कलम १५ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक १० फेब्रुवारी, १९९८ पासून अमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रादेशिक योजनेतील प्रस्तावानुसार मौजे मारुंजी, तालुका मुळशी येथील गट नं. ३३ (पै), ३९ (पै), ४० (पै), ४१, ४४ (पै) व ४५ (पै), इत्यादी जमिनी नकाशावर दर्शविल्याप्रमाणे अंतर्भूत असून (यापुढे "उक्त जमिनी" असा उल्लेख करण्यात आला आहे), "शेती तथा ना-विकास" विभागामध्ये समाविष्ट आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २० (२) मधील तरतुदीनुसार खालील अटींवर उक्त जमिनीमधील प्रादेशिक योजना रस्त्याखालील क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्र त्याच्या दक्षिण हद्दीवरून २४ मीटर रुंदीचा नवीन रस्ता पूर्णपणे उक्त जमिनीमधून प्रस्तावित करण्यासह नकाशामध्ये विवक्षितरीत्या दर्शविल्यानुसार "शेती तथा ना-विकास" विभागातून वगळून, खालील अटींसापेक्ष, "रहिवास" विभागात समाविष्ट करणे आवश्यक आहे व त्याकरिता उक्त प्रादेशिक योजना सुधारित करणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम २० पोट-कलम (३) मधील तरतुदीनुसार प्रस्तावित फेरबदल प्रस्तावाबाबत शासनाच्या नगर विकास विभागाने क्रमांक टीपीएस-१८१४/५१५/प्र.क्र. २०/१४/पुनर्बांधणी क्र. १२१/नवि-१३ अन्वये आम जनतेच्या हरकती/सूचना मागविण्यासाठीची नोटीस शासन राजपत्र भाग-१ असाधारण पुणे विभागीय पुरवणी दिनांक ९ सप्टेंबर २०१४ रोजी पृ. क्र. ४ ते ८ वर प्रसिद्ध केली आहे. प्रस्तावित फेरबदलावर नोटीस प्रसिद्धीनंतर विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या सूचना/हरकतींवर सुनावणी देण्याकरिता व शासनास अहवाल सादर करण्याकरिता सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे यांना अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले होते (यापुढे ज्यांचा उल्लेख "उक्त अधिकारी" असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिकारी यांच्या प्राप्त अहवालावर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर प्रस्तावित फेरबदलामध्ये समाविष्ट जमिनींपैकी फक्त स. नं. ४०/१/१, ४०/१/२, ४०/२, ४०/३, ४०/४/१, ४०/४/२, ४०/५, ४०/६, ४०/७, ४०/८, ४०/९/१, ४०/९/२, ४०/१०, ४०/११ (पै), ४१/१, ४१/२, ४१/३/१, ४१/३/२, ४१/४/१, ४१/४/२, ४१/५, ४१/६/१, ४१/६/२ एकूण क्षेत्र १,७२,५३१.०० चौ.मी. (नकाशावर दर्शविल्याप्रमाणे) या जमिनींचे क्षेत्र खालील अटींसापेक्ष शेती तथा ना-विकास विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे शासनाचे मत झाले आहे. (यापुढे ज्याचा उल्लेख उक्त जमिनी असा करण्यात आला आहे.) ;

आणि ज्याअर्थी, संबंधित जमीन मालकाने/विकासकाने सन २०१७-१८ या वर्षातील प्रचलित बाजार मूल्यदर तक्त्यानुसार उक्त जमिनीबाबत अधिमूल्य रुपये ११,८७,६४,३१० प्रक्रिया शुल्क रुपये २२,२८,५९० चलन क्रमांक ३ व १४, दिनांक ५ मार्च २०१८ अन्वये शासनास जमा केलेले आहे ;

त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २० चे पोट-कलम ४ व त्यानुषंगाने प्राप्त अधिकारात शासन प्राप्त प्रस्तावित फेरबदलात मंजुरी देत आहे आणि त्यासाठी उक्त प्रादेशिक योजना मंजुरीच्या दिनांक २५ नोव्हेंबर १९९७ च्या अधिसूचनेसोबत जोडलेल्या फेरबदलाच्या अनुसूचीमध्ये शेवटच्या नोंदीनंतर खालीलप्रमाणे बदलाची नोंद घेण्याचे निदेश देत आहे.

नोंद

मौजे मारुंजी, ता. मुळशी येथील ४०/१/१, ४०/१/२, ४०/२, ४०/३, ४०/४/१, ४०/४/२, ४०/५, ४०/६, ४०/७, ४०/८, ४०/९/१, ४०/९/२, ४०/१०, ४०/११ (पै), ४१/१, ४१/२, ४१/३/१, ४१/३/२, ४१/४/१, ४१/४/२, ४१/५, ४१/६/१, ४१/६/२ एकूण क्षेत्र १,७२,५३१.०० चौ.मी. या जमिनी (सोबतच्या नकाशावर दर्शविल्याप्रमाणे) शेती तथा ना-विकास या वापर विभागातून वगळून रहिवास या वापर विभागामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत.

अटी

(१) मंजूर प्रादेशिक योजनेच्या नियमावलीप्रमाणे जमीन मालक/विकासक यांनी उक्त जागेचे रेखांकन महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांचेकडून मंजूर करून घेणे आवश्यक राहील.

- (२) उक्त रेखांकनातील अंतर्गत रस्ते, खुल्या जागा, सुविधांचे क्षेत्र हे जमीन मालक/विकासक यांनी स्वखर्चाने विकसित करणे तसेच अशा खुल्या जागा व सुविधांच्या क्षेत्रात कुंपण करणे आवश्यक राहिल.
- (३) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रस्तावित ३० मी. रुंदीच्या रस्त्याकरिता अधिसूचित क्षेत्र विनातक्रार व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमानुसार ठरवेल ती नुकसानभरपाई स्वीकारून त्याखालील जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करणे बंधनकारक राहिल.
- (४) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीस लागून असलेल्या क्षेत्रात २३ मी. रुंदीच्या बफर झोन फेरबदलाखालील जागेवर ठेवणे बंधनकारक राहिल.
- (५) प्रस्तुत फेरबदलाखालील जागेसाठी शुद्ध व पुरेशा प्रमाणातील पाणीपुरवठा तसेच मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प इत्यादी पायाभूत सुविधा जमीन मालक/विकासकाने स्वखर्चाने उपलब्ध करून घेणे आवश्यक राहिल.
- (६) सुविधा क्षेत्रामध्ये, महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे सुचवतील त्याप्रमाणे, जमीन मालक/विकासक यांनी सुविधांचे विकसन/ बांधकाम करणे आवश्यक राहिल.
- (७) जर अभिन्यासात भूखंड पाडून विक्री करणे प्रस्तावित असेल तर उपरोक्त मूलभूत सुविधांचा विकास क्रमाने करताना एकूण अपेक्षित सुविधांचा विकास टप्प्याने होत असताना अभिन्यासातील भूखंड विक्रीवर बंधन खालीलप्रमाणे राहिल. महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांनी सदर बाबींवर नियंत्रण ठेवावे.

अ	अभिन्यास अंतिमतः मंजूर झाल्यावर	एकूण २५ टक्के भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
ब	४० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण ५० टक्के भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
क	६० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण ७५ टक्के भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
ड	८० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण ९० टक्के भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
इ	१०० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण १०० टक्के भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.

अभिन्यासात समूह गृहबांधणी योजना विकसित करावयाची असल्यास अपेक्षित सुविधांचा विकास व त्यातील गाळ्यांच्या विक्रीवर, वरील टप्प्यांप्रमाणेच बंधन लागू राहिल. त्याचप्रमाणे सर्व मूलभूत सुविधा जिल्हाधिकारी सुचवतील त्याप्रमाणे विकसित झाल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.

वरीलबाबत उल्लंघन झाल्यास रेखांकन व अकृषक परवानगी रद्द करण्यास पात्र राहिल.

- (८) फेरबदलाखालील जमिनीमध्ये प्रत्यक्ष विकासावेळी, १:५ किंवा त्यापेक्षा जास्त उतार असणाऱ्या कोणत्याही क्षेत्रावर कोणत्याही प्रकारचा विकास अनुज्ञेय होणार नाही किंवा सदरचे क्षेत्र विकासाकरिता विचारात घेतले जाणार नाही, तसेच या क्षेत्राचा चर्टई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय होणार नाही.
- (९) प्रस्तावित दक्षिण-उत्तर ३० मी. प्रादेशिक योजना रस्त्याची आखणी जागेवरील परिस्थितीनुसार विद्यमान रस्त्यावर अर्जदार यांना त्यांचे जागेत बदलता येईल.
- (१०) प्रस्तुत फेरबदलाखालील एकूण क्षेत्रापैकी भागशः क्षेत्राचे अधिमूल्य जमा केल्यामुळे स. नं. ४० (पै) व ४१ या जमिनीबाबत उक्त अधिनियमाचे कलम २० (४) अन्वये मंजुरी दिनांक २७ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे देण्यात आलेली आहे. उक्त प्रस्तावित फेरबदलाखालील जमिनीपैकी उक्त अधिनियमाचे कलम २० (४) अन्वये अंतिम मान्यता न दिलेल्या उर्वरित जमिनीबाबत दिनांक २७ मार्च २०१८ पासून एका वर्षाच्या कालावधीत जर संबंधित जमीन मालकांनी अधिमूल्य/प्रक्रिया शुल्क/ जाहिरात शुल्क जमा केली नाही, तर असे क्षेत्र फेरबदलाच्या प्रक्रियेतून वगळण्यात येऊन शेती तथा ना-विकास विभागात पूर्ववत समाविष्ट केल्याचे समजणेत येईल.

उक्त मंजूर फेरबदलाखालील जमिनी दर्शविणारा भाग नकाशा क्रमांक टीपीएस-१८१४/५१५/प्र.क्र. २०/१४/पुनर्बांधणी क्र. १२१/नवि-१३, नागरिकांच्या अवलोकनार्थ कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत खालील कार्यालयात उपलब्ध ठेवण्यात आलेला आहे.

(१) सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे.

(२) महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे.

सदरहू अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या संकेतस्थळावरदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. म. पवार,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032

dated 27 March 2018

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

Notification

No.TPS-1814/515/CR-20/14/Reconstruction No.121/UD-13.—Whereas, the Government in the Urban Development Department, *vide* its Notification No.TPS-1895/227/CR-26/95/UD-13, dated the 25th November, 1997, has sanctioned the Regional Plan for Pune District (hereinafter referred to as “the said Regional Plan”) under Section 15 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “the said Act.”), which has come into force with effect from the 10th February, 1998;

And whereas, as per the proposals of the said Regional Plan, the lands bearing S. No. 33(pt), 39(pt), 40, 41, 44(pt), 45(pt) from Village Marunji, Tal.Mulshi (hereinafter referred to as “the said lands”), are allocated to “Agriculture / No Development” Zone;

And whereas, the Government was of the opinion that, the said lands should be deleted from “Agriculture / No Development” Zone and be included in “Residential” Zone, with a new 24 mtrs. wide proposed road through the said lands along the Southern boundary of the said lands, as specifically shown on plan, subject to the conditions given hereinafter, and for that purpose it is necessary to modify the said Regional Plan as per the provisions of Section 20(2) of the said Act;

And whereas, pursuant to the above a notice bearing No. TPS-1814/515/CR-14/20/Reconstruction No.121/UD-13, dated 9th September 2014, regarding proposed modification under sub-Section (3) of Section 20 of the said Act, was published which appeared in the Maharashtra Government Official Gazette, Part-I, Pune Division supplement dated 9th September 2014 on page no. 4 to 8 for inviting suggestions and / or objections from the genral public. The Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune, was authorized as the officer (hereinafter referred to as the said officer) by the Government to here suggestions and / or objections and submit his report to the Government;

And whereas, after considering the report submitted by the said officer and consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune the Government is of the opinion that the land bearing S.No.40/1/1, 40/1/2, 40/2, 40/3, 40/4/1, 40/4/2, 40/5, 40/6, 40/7, 40/8, 40/9/1, 40/9/2, 40/10, 40/11 (pt), 41/1, 41/2, 41/3/1, 41/3/2, 41/4/1, 41/4/2, 41/5, 41/6/1, 41/6/2, total area 172531.00 sq.mtrs. should be deleted from Agriculture / No development Zone and be included in Residential Zone subject to certain conditions (hereinafter referred to as the said land);

And whereas, the concerned land owners / developers of the said land have paid to the State Government an amount of Rs. 11,87,64,310 as a premium amount, and amount of Rs. 22,28,590 as processing fee *vide* Chalan No. 3 & 14, dated 5th March 2018;

Now therefore, in exercise of the powers conferred by sub-Section (4) of Section 20 of the said Act, the Government hereby sanctions the proposed modification and for that purpose directs that in the schedule of modifications appended to the notification dated 25th November, 1997 sanctioning the said Regional Plan, after the last entry ,the following new entry shall be added.

Entry

The allocation of land bearing S. No. 40/1/1, 40/1/2, 40/2, 40/3, 40/4/1, 40/4/2, 40/5, 40/6, 40/7, 40/8, 40/9/1, 40/9/2, 40/10, 40/11 (pt), 41/1, 41/2, 41/3/1, 41/3/2, 41/4/1, 41/4/2, 41/5, 41/6/1, 41/6/2, total area 172531.00 sq mtrs. (as shown on plan) of village Marunji, Taluka Mulshi, District Pune is changed from Agriculture /No Development Zone to Residential Zone subject to the following conditions.

Conditions :-

- 1) Land Owner / Developer shall get the layout of the land approved from the Metropolitan Commisssior, Pune Metropolitan Region Development Authority as per the sanctioned Development Control Regulations of the said Regional Plan.
- 2) Land Owner / Developer shall develop internal roads, open space(s), amenity space(s) at his own cost. It shall be necessary for him to provide compound wall around open space(s) and amenity space(s).
- 3) It shall be binding on the Land Owner / Developer to handover, without any demur, the land notified by MIDC for 30 mtrs. proposed road, by accepting compensation, as may be decided by MIDC as per law.
- 4) It shall be binding on the Land Owner / Developer to earmark a buffer zone of 23 mtrs. width on the land under modification, along the boundary of the lands owned by MIDC.
- 5) All the necessary basic infrastructure for civic amenities such as potable and sufficient water supply, sewerage system, solid waste management, waste water treatment plant etc. required for the development of the land under modification shall be made available by the Land Owner / Developer at his own cost.
- 6) In the amenity space, development / construction of amenity shall be made by the Land Owner / Developer as suggested by the Metropolitan Commisssior, 'Pune Metropolitan Region Development Authority.
- 7) If the land is proposed to be developed by way of plotted layout, then sale of plots under such layout shall be monitored by the Metropolitan Commisssior, Pune Metropolitan Region Development Authority, Pune in relation to development of civic amenities as per the stages given below :-

A	After final approval of layout	Sale of 25 per cent of the total plots shall be permissible
B	After completion of 40 per cent of Civic Amenities.	Sale of 50 per cent of the total plots shall be permissible
C	After completion of 60 per cent of Civic Amenities.	Sale of 75 per cent of the total plots shall be permissible
D	After completion of 80 per cent of Civic Amenities.	Sale of 90 per cent of the total plots shall be permissible
E	After completion of 100 per cent Civic Amenities.	Sale of 100 per cent of the total plots shall be permissible

If Group Housing Scheme is proposed in the layout then the stages of development of civic amenities and permissible sale of tenements shall be as mentioned in Table hereinabove. Occupation Certificate shall not be given unless civic amenities specified by the Collector are fully developed.

Also In case of non-compliance, Layout and Non-Agricultural permission shall be liable to be cancelled.

- 8) Development shall not be permissible on any land having slope equal to or steeper than 1:5 and no such land shall be considered for development nor shall the FSI of such land be permissible.
- 9) The proposed alignment of North-South 30 mtrs. Regional Plan road can be modified as per site situation on the existing road in own land of the applicant.

- 10) The modification under section 20(4) of the said Act for the land bearing S. No. 40(pt), and 41 is already sanctioned by Government vide Notification dated 27th March 2018. The remaining lands from the proposed modification for which the requisite fee and premium if not deposited by the concern land owners within a period of one year from 27/03/2018 then such lands are deemed to deleted from the process of modification and considered to be remained in Agricultural and No development zone.

The part plan bearing No.TPS-1814/655/CR-212 & 213/14/UD-13, showing the sanctioned modification shall be kept for inspection of the general public during office hours on all working days at the following offices :-

1) Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune.

2) Metropolitan Commissior, Pune Metropolitan Region Development Authority Pune Metropolitan Region Development Authority.

This notice shall also be published on the Government web-site at www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. M. PAWAR,

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

सहसंचालक, नगर रचना यांचे कार्यालय,
पुणे विभाग, सारंग सोसायटी, सहकारनगर, पुणे-४११ ००९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक प्रा.यो.पुणे/मौजे वढू बु ॥/ता. शिरूर/ग.नं. ७१५/कलम २०(३)/सहसंपुवि/५३०/२०१८.— ज्याअर्थी, राज्यात मंजूर असलेल्या प्रादेशिक योजनांमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २० अन्वये वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या जमीन वापराच्या फेरबदलासंदर्भाने करावयाच्या कार्यपद्धतीबाबत उक्त अधिनियमाचे कलम १५४ अन्वये शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५/प्र.क्र. ४९/१५/नवि-१३, दिनांक ६ मे २०१५ अन्वये शासनाने निदेश दिलेले आहेत ;

आणि ज्याअर्थी, मंजूर पुणे प्रादेशिक योजनेत मौजे वढू बु ॥, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील गट नंबर ७१५ एकूण क्षेत्र ०.६२ हेक्टर क्षेत्र (यापुढे ज्यास "उक्त क्षेत्र" असे संबोधले आहे) रहिवास विभागात समाविष्ट आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २० पोट-कलम (२) मधील तरतुदीनुसार "उक्त क्षेत्र" रहिवास विभागातून वगळून, खालील अटीच्या अधीन राहून, औद्योगिक विभागात समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे उक्त शासन निर्णयान्वये गठित "प्रस्ताव छाननी समिती" चे मत झाले आहे ;

(१) प्रस्तावाखालील क्षेत्राच्या लगतचे रहिवास विभागापासून २३.० मी रुंद बफर क्षेत्र प्रस्तावित करणे जमीनकारक/विकसक यांचेवर बंधनकारक राहील.

(२) शासन निर्णय, दिनांक ६ मे २०१५ व दिनांक ४ जानेवारी २०१६ तसेच वेळोवेळी निर्धारित केलेले अधिमूल्य, शुल्क व शासन निर्णयातील सर्व अटी जमीनधारक/विकसक यांचेवर बंधनकारक राहतील.

आता त्याअर्थी, याबाबतीत शासनाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार, उक्त अधिनियमाच्या कलम २० पोट-कलम (३) अन्वये प्रस्तावित फेरबदलाच्या अनुषंगाने नागरिकांकडून हरकती व सूचना योग्य त्या कारणांसह, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांचे मुदतीत लेखी स्वरूपात मागविण्यात येत आहेत ;

हरकती/सूचना सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे पत्ता - नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवनासमोर, पुणे-४११ ००१ यांच्याकडे पाठविण्यात याव्यात. उक्त प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ त्यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या सूचना/हरकतींवर सुनावणी देण्यासाठी व त्यावरील अहवाल सादर करण्यासाठी सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

सदरहू अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in व www.dtp.maharashtra.gov.in. या संकेतस्थळावरदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुणे, ६ एप्रिल २०१८.

अविनाश पाटील,
सहसंचालक, नगर रचना,
पुणे विभाग, पुणे.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Office of the Joint Director of Town Planning,
Pune Division, Sarang society, Sahakarnagar, Pune.

NOTICE

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No. R.P Pune/Mouje Vadhu bk./Tal Shirur/G.No.715/Section 20(3)/JDTP/530/2018.—Whereas, the Government vide Resolution NO.TPS 1815/CR-4915/UD-13, dated 6th May, 2015 has issued directives under Section 154 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 regarding the procedure to be following under Section 20 of the said Act for making changes in the use of land in the areas of sanctioned Regional Plans under the said act ;

And whereas, land admeasuring about 0.62 hectare bearing Gat No.715 of Mouje Vadhu, Taluka Shirur, District Pune (hereinafter referred to as "the said area") is included in Residential Zone in the sanctioned Regional Plan of Pune ;

And whereas, the "Proposal Scrutiny Committee" established under the above mentioned Government Resolution. is of the opinion that the said area should be deleted from Residential Zone and included in Industrial Zone in accordance with the provisions of sub-section (2) of Section 20 of the said Act, subject to the following conditions :-

- 23.0 mtrs. wide Buffer Area shall be proposed from adjoining Residential zone land and the same shall be binding on the land owner / developer.
- Conditions laid down in the said Government Resolutions dated 6th May, 2015, 4th January 2016 and payment of requisite premium and charges shall be binding on the land owner / developer.

Now, therefore, under the power delegated by the Govt. in this regard, suggestions / objections with reasons are invited from Public in accordance with Section 20(3) of the said Act in respect of proposed modification within 30 days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette ;

The suggestions and/or objections shall be addressed to the Assistant Director of Town Planning, Pune Branch. Pune. New Administrative Building, Opp. Council Hall, Pune-411 001. The plan showing the proposed modification is kept open for inspection to the public during office hours in the said office. Assistant Director of Town Planning, Pune Branch. Pune is duly authorized to hear the suggestions/objections received within the stipulated period and to submit the report thereon.

This notice is also available on website www.maharashtra.gov.in and www.dtp.maharashtra.gov.in.

Pune, 6th April 2018.

AVINASH PATIL,
Joint Director of Town Planning,
Pune Division. Pune.

नगर विकास विभाग

सहसंचालक, नगर रचना यांचे कार्यालय,
पुणे विभाग, सारंग सोसायटी, सहकारनगर, पुणे-४११ ००९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक प्रा.यो.पुणे/मौजे शिरसवडी/ता. हवेली/ग.नं. ८५/१ पै.,/८५/२/कलम २०(३)/सहसंपुवि/५१५/२०१८.— ज्याअर्थी, राज्यात मंजूर असलेल्या प्रादेशिक योजनांमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २० अन्वये वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या जमीन वापराच्या फेरबदलासंदर्भात करावयाच्या कार्यपद्धतीबाबत उक्त अधिनियमाचे कलम १५४ अन्वये शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५/प्र.क्र. ४९/१५/नवि-१३, दिनांक ६ मे २०१५ अन्वये शासनाने निदेश दिलेले आहेत ;

आणि ज्याअर्थी, मंजूर पुणे प्रादेशिक योजनेत मौजे शिरसवडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर ८५/१ पै., ८५/२ एकूण क्षेत्र १३.३२ हेक्टर क्षेत्र (यापुढे ज्यास "उक्त क्षेत्र" असे संबोधले आहे) शेती तथा ना-विकास विभागात समाविष्ट आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २० पोट-कलम (२) मधील तरतुदीनुसार "उक्त क्षेत्र" शेती व ना-विकास विभागातून वगळून, खालील अटीच्या अधीन राहून, रहिवास विभागात समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे उक्त शासन निर्णयान्वये गठित "प्रस्ताव छाननी समिती" चे मत झाले आहे ;

(१) शासन निर्णय, दिनांक ६ मे २०१५ व दिनांक ४ जानेवारी २०१६ तसेच वेळोवेळी निर्धारित केलेले अधिमूल्य, शुल्क व शासन निर्णयातील सर्व अटी जमीनधारक/विकासक यांचेवर बंधनकारक राहतील.

आता त्याअर्थी, याबाबतीत शासनाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार, उक्त अधिनियमाच्या कलम २० पोट-कलम (३) अन्वये प्रस्तावित फेरबदलाच्या अनुषंगाने नागरिकांकडून हरकती व सूचना योग्य त्या कारणांसह, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांचे मुदतीत लेखी स्वरूपात मागविण्यात येत आहेत ;

हरकती/सूचना सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे पत्ता - नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवनासमोर, पुणे-४११ ००१ यांच्याकडे पाठविण्यात याव्यात. उक्त प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ त्यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या सूचना/हरकतींवर सुनावणी देण्यासाठी व त्यावरील अहवाल सादर करण्यासाठी सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

सदरहू अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in व www.dtp.maharashtra.gov.in. या संकेतस्थळावरदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अविनाश पाटील,

सहसंचालक, नगर रचना,

पुणे विभाग, पुणे.

पुणे, ४ एप्रिल २०१८.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Office of the Joint Director of Town Planning,

Pune Division, Sarang society, Sahakarnagar, Pune.

NOTICE

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No. R.P Pune/Mouje Shirsavadi/Tal. Haveli/G. No.85/1 pt., 85/2/Section 20(3)/JDTP/515/2018.—Whereas, the Government vide Resolution NO.TPS 1815/CR-4915/UD-13, dated 6th May, 2015 has issued directives under Section 154 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 regarding the procedure to be following under Section 20 of the said Act for making changes in the use of land in the areas of sanctioned Regional Plans under the said act ;

And whereas, land admeasuring about 13.386 hectare bearing Gat No.85/1 pt., 85/2 of Mouje Shirsavadi, Taluka Haveli, District Pune (hereinafter referred to as "the said area") is included in Agriculture and No Development Zone in the sanctioned Regional Plan of Pune ;

And whereas, the "Proposal Scrutiny Committee" established under the above mentioned Government Resolution. is of the opinion that the said area should be deleted from Agriculture and No Development Zone and included in Residential Zone in accordance with the provisions of sub-section (2) of Section 20 of the said Act, subject to the following conditions :-

- i) Conditions laid down in the said Government Resolutions dated 6th May, 2015, 4th January 2016 and payment or requisite premium and charges shall be binding on the land owner / developer.

Now, therefore, under the power delegated by the Govt. in this regard, suggestions / objections with reasons are invited from Public in accordance with Section 20(3) of the said Act in respect of proposed modification within 30 days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette ;

The suggestions and/or objections shall be addressed to the Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune. New Administrative Building, Opp. Council Hall, Pune-411 001. The plan showing the proposed modification is kept open for inspection to the public during office hours in the said office. Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune is duly authorized to hear the suggestions/objections received within the stipulated period and to submit the report thereon.

This notice is also available on website www.maharashtra.gov.in and www.dtp.maharashtra.gov.in.

AVINASH PATIL,

Joint Director of Town Planning,
Pune Division, Pune.

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk,
Madam Cama Road,
Mantralaya, Mumbai-400032
Dated : 2nd April, 2018.

No. SPP-3717 /1613/C.R.197 /D-XIV.— In exercise of the powers conferred by sub-section (8) of the Section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. II of 1974), the Government of Maharashtra hereby appoints Adv. Rajkumar R. Patil as "Special Public Prosecutor" for conducting the Session Case No. 41/2016 pending before Sessions Court, Barshi, Solapur, which is arising out of C.R.No.86/2016 registered at Vairag Police Station, District Solapur.

His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules 1984.

Lump sum fees of Rs. 70,000 (Rupees Seventy Thousand Only) as quoted by Adv. Rajkumar R. Patil has been already deposited by the applicant Shri. Nitin Neminath Lhate to the Government, vide R.B.I Challan No. 1571, dated 28th March, 2018. The amount will be paid to Adv. Rajkumar R. Patil after completion of the case.

The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer,
Government of Maharashtra.

महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६० (१) व ६० (२) अन्वये

सूचना

क्रमांक डीपी/नरयो-११/प्र. क्र. ८४/शाखा-१/१२७/२०१८.— ज्याअर्थी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा ठराव क्रमांक ३ (क), दिनांक २६ मार्च २०१८ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६० (१) मधील तरतुदीनुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील क्षेत्रापैकी नकाशात दाखविलेल्या क्षेत्रासाठी, मांजरी खुर्द-कोलवडी नगर रचना योजना क्रमांक ११ तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे. त्यानुषंगाने सदरची नगर रचना योजना तयार करणेबाबतचा उद्देश उक्त अधिनियमाचे कलम ६० (२) अन्वये या जाहीर सूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे ;

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६० (३) मधील तरतुदीनुसार उद्देशाची नक्कल तसेच मांजरी खुर्द-कोलवडी नगर रचना योजना क्रमांक ११ मध्ये अंतर्भूत असलेले क्षेत्र (गुलाबी रंगाच्या किनारीने) दर्शविणाऱ्या नकाशाची प्रत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात, कार्यालयीन वेळेत, कामकाजाच्या दिवशी नागरिकांचे अवलोकनार्थ ठेवण्यात आली आहे. याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.

प्रस्तुत नगर रचना योजनेमध्ये अंतर्भूत असलेल्या क्षेत्राच्या चतुःसीमा वर नमूद नकाशामध्ये दर्शविल्याप्रमाणे आहेत.

किरण गिते,

महानगर आयुक्त तथा

मुख्य कार्यकारी अधिकारी,

पुणे, ४ एप्रिल २०१८.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे.

BY METROPOLITAN COMMISSIONER AND CHIEF EXECUTIVE OFFICER

Declaration of Intention to prepare the Town Planning Scheme under-section 60 (1) and 60 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

Notice

No. DP/TPS-11/C.R. 84/Br-1/127/2018.—The Pune Metropolitan Region Development Authority vide its Resolution No.3 (K) dated 26th March 2018 has resolved its intention to prepare the Manjari Khurd-Kolawadi Town Planning Scheme No.11, in accordance with the provisions of Section 60 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Accordingly vide this Public Notice hereby declares its intention to prepare the said Town Planning Scheme under-section 60 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

In accordance with the provisions of Section 60 (3) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, a copy of the declaration along with the plan showing the area to be included in the Manjari Khurd-Kolawadi Town Planning Scheme No. 11, (shown in PINK verge) is kept open for inspection of the public in the office of the Pune Metropolitan Region Development Authority during office hours on all working days.

The area included in the Town Planning Scheme is bounded as shown in above mentioned plan.

KIRAN GITTE,

Metropolitan Commissioner and
Chief Executive Officer,
Pune Metropolitan Region
Development Authority, Pune.

Pune, 4th April 2018.

जमाबंदी आयुक्त आणि उपसंचालक, भूमी अभिलेख यांजकडून

वाचा : (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना १०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस. व्ही. सी. आर. ४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.

(३) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक न. भू. २/गां. परि.प्र./कोल्हापूर/कावि-१२१३/१७/३४७, दिनांक १७ जानेवारी २०१७.

अधिसूचना

क्रमांक गावठाण/अधिसूचना/प. नो. ७/२०१८.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना १०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्यानुषंगाने या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून, सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांनी त्यांचेकडील उपरोल्लेखित प्रस्तावामध्ये उपअधीक्षक, भूमी अभिलेख, हातकणंगले यांचे अधिनस्त सजा रुकडीमध्ये मौजे मुडशिगी व माले ही दोन गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केलेले आहे.

त्यानुसार सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे मौजे मुडशिगी व माले ही दोन गावे उपअधीक्षक भूमी अभिलेख, हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांचे अधिनस्त सजा रुकडीमध्ये नव्याने समाविष्ट करून त्याचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजूरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक २९ मार्च २०१८ पासून होणेची आहे. तसेच सनद फी रक्कम मौजे मुडशिगीची रक्कम रुपये ५,४०५ व मालेची रक्कम रुपये ५,०८५ अशी एकूण रक्कम रुपये १०,४९० ची त्वरित वसूल करण्यात यावी.

परिशिष्ट

या कार्यालयाकडील क्रमांक गावठाण/अधिसूचना/प.नो. ७/२०१८, दिनांक १२ मार्च २०१८ चे अधिसूचने सोबतचे परिशिष्ट सजा प. भू. रुकडी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरमधील गावांचा/मिळकतींचा तपशील

जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, कार्यालयाचे नाव उपअधीक्षक भूमी अभिलेख, हातकणंगले

सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी)			परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
सजा	गावे	मिळकती	गावे	मिळकती	सजा	गावे	मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
रुकडी	रुकडी	२३३५	मुडशिगी	३७२	रुकडी	रुकडी	२३३५	
	हेर्ले	२१७१	माले	३५०		हेर्ले	२१७१	
	मौजे वडगाव	८५८				मौजे वडगाव	८५८	
	ताजणी	७७१				साजणी	७७१	
	माणगाव	१५०४				माणगाव	१५०४	
						मुडशिगी	३७२	नव्याने
						माले	३५०	समाविष्ट
एकूण ५ गावे		७६३९	एकूण २ गावे		७२२		एकूण ७ गावे	८३६१

किशोर तवरेज,

उपसंचालक, भूमी अभिलेख

संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन), पुणे.

पुणे, १२ मार्च २०१८.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

नोंदणीबाबत अधिसूचना

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक सनिजु/पीएनए/जेएनआर/जीएनएल(ओ)/३२८७/२३०४/सन २०१६.-सहायक निबंधक, सहकारी संस्था, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **ओम स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, नारायणगांव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे ४१० ५०४, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम (इ) ९(१) खाली नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/जेएनआर जीएनएल/ (ओ)/ओम/३२८७/ सन २०१६, दिनांक १६ जानेवारी २०१६ असा आहे. सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १२ (१) ला धरून संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर प्रकारच्या सर्वसाधारण संस्था** अशी वर्गवारी केलेली आहे.

पुणे, १६ जानेवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/जेएनआर/एचएसजी/(टीसी)/१२९९७/वैष्णवी हौसिंग./ ओतूर/२३०७/सन २०१६.-सहायक निबंधक, सहकारी संस्था, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **वैष्णवी को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.**, ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे ४१२ ४०९ (सर्व्हे नं. ५५९/४ (नवीन ६४८/९), ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम (इ) ९(१) खाली नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/जेएनआर/एसएसजी/(टीसी)/१२९९७/वैष्णवी/हौ./ओतूर/२०१६, दिनांक २२ जानेवारी २०१६ असा आहे. सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १२ (१) ला धरून संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण सोसायटी** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण सोसायटी** अशी वर्गवारी केलेली आहे.

पुणे, २२ जानेवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/जेएनआर/एचएसजी/(टीसी)/१३१६४/आराध्य पार्क/२५६८/ सन २०१६.-सहायक निबंधक, सहकारी संस्था, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **आराध्य पार्क को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.**, खोडदरोड-नारायणगांव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे ४१२ ४०९ (सर्व्हे नं. ६१५/२ (नवीन ६४६/२), खोडदरोड-नारायणगांव, पिन ४१० ५०४ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम (इ) ९(१) खाली नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/जेएनआर/एसएसजी/(टीसी)/१३१६४/आराध्य पार्क को-ऑप./नागांव/२०१६, दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ असा आहे. सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १२ (१) ला धरून संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** अशी वर्गवारी केलेली आहे.

पुणे, १६ फेब्रुवारी २०१६.

क्रमांक पीएनए/जेएनआर/आरएसआर/(सीआर)/३२८७/२३९४/सन २०१६.-सहायक निबंधक, सहकारी संस्था, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **बायजामाता महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, बोरी बु., तालुका जुन्नर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम (इ) ९(१) खाली नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/जेएनआर आरएसआर/(सीआर)/३२८७/२०१६, दिनांक ८ फेब्रुवारी २०१६ असा आहे. सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १२ (१) ला धरून संस्थेचे वर्गीकरण **साधन संपत्ती संस्था** व उपवर्गीकरण **कर्ज देणाऱ्या साधन संपत्ती संस्था** अशी वर्गवारी केलेली आहे.

पुणे, २२ जानेवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/जेएनआर/एचएसजी/(टीओ)/१४३७/२२५७/सन २०१६.-सहायक निबंधक, सहकारी संस्था, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **श्रीराम ग्रीन्स सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, नारायणगांव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (नियम १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) खाली नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/जेएनआर/एसएसजी/(टीओ)/१४३७/ सन २०१६, दिनांक १८ जानेवारी २०१६ असा आहे.

सदर संस्थेचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १२ (१) ला धरून संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू मालकीहक्क गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, १८ जानेवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक सनिजु/पीएनए/जेएनआर/एचएसजी/(टीसी)/शुभलक्ष्मी/हौ./ १२९९६/२०१६.-सहायक निबंधक, सहकारी संस्था, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **शुभलक्ष्मी को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.**, सर्व्हे नं. ७५८/१-ड (नवीन ११३/४) वारुळवाडी, नारायणगांव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे ४१० ५०४, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम (इ) ९(१) खाली नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/जेएनआर/एचएसजी/(टीसी)/शुभलक्ष्मी/हौ./१२९९६/ सन २०१६, दिनांक ११ जानेवारी २०१६ असा आहे. सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १२ (१) ला धरून संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण सोसायटी** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण सोसायटी** अशी वर्गवारी केलेली आहे.

पुणे, २२ जानेवारी २०१६.

नॉंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/जेएनआर/एचएसजी/(टीसी)/१२९९३/२११५/२०१५.-
सहायक निबंधक, सहकारी संस्था, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
यांनी आपल्या अधिकारात **कुबेर मधूकोश सहकारी गृहनिर्माण संस्था**
मर्यादित, नारायणगांव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, ही संस्था महाराष्ट्र
सहकारी संस्था अधिनियम, १९६० (नियम १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम
क्रमांक २४) कलम ९(१) खाली नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे.
सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/जेएनआर/आरएसआर/(सीआर)/
१२९९३/सन २०१५, दिनांक १८ डिसेंबर २०१५ असा आहे.

सदर संस्थेचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम
१२ (१) ला धरून संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण
भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था अशी वर्गवारी केलेली आहे.

सुधीर दे. खंबायत,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, जुन्नर, जिल्हा पुणे.

पुणे, २८ डिसेंबर २०१५.

उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

नॉंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/पीएन-३/एचएसजी/(टीसी)/१६९७२/२५११/२०१६.-
उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (३), पुणे यांनी आपल्या अधिकारात
शुभम सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सर्व्हे नं. ८२, सिटीएस नं.
१-अ/२/३, आदर्शनगर, नवी सांगवी, पुणे २७, ही संस्था महाराष्ट्र
सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे
जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(३)/
एचएसजी/(टीसी)/१६९७२/सन २०१६, दिनांक १ मार्च २०१६ असा असून
महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व
त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण**
संस्था व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे
केलेले आहे.

पुणे, १ मार्च २०१६.

नॉंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/पीएन-३/एचएसजी/(टीसी)/१६९७१/२५४७/२०१६.-
उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (३), पुणे यांनी आपल्या अधिकारात
गायत्री लॅण्डमार्क फेज-१ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सर्व्हे
नं. २१/१-फ, सिटीएस नं. २५१०, बीसाईट, भोईर इस्टेट, डांगे चौक,
थेरगांव, पुणे ३३, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम,
१९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर
संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(३)/एचएसजी/(टीसी)/१६९७१/
सन २०१६, दिनांक १७ फेब्रुवारी २०१६ असा असून महाराष्ट्र सहकारी
संस्थाचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्याखालील नियम १०(१)
अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण
भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.

पुणे, १ मार्च २०१६.

नॉंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/पीएन-३/एचएसजी/(टीसी)/१६९७०/२२४४/२०१६.-
उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (३), पुणे यांनी आपल्या अधिकारात
साई गणेश व्हिला सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सर्व्हे नं. १६५/२
व १६६, प्लॉट नं. ३३, प्रेमलोक पार्क, चिंचवड, पुणे-३३, ही संस्था
महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी
केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(३)/
एचएसजी/(टीसी)/१६९७०/सन २०१६, दिनांक १७ फेब्रुवारी २०१६ असा
आहे. महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम १९६० चे कलम १२ व
त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था**
व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.
पुणे, १ मार्च २०१६.

नॉंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/पीएन-३/एचएसजी/(टीसी)/१६९७५/२०१६.-उपनिबंधक,
सहकारी संस्था, पुणे शहर (३), पुणे यांनी आपल्या अधिकारात **श्री**
समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सिटीएस. नंबर ३८, हिस्सा
क्रमांक १ आणि २, शिंदे पेट्रोल पंपाजवळ, विकासनगर, किवळे, देहूरोड,
तालुका हवेली, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थाचा
अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले
आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(३)/एचएसजी/(टीसी)/
१६९७५/सन २०१६, दिनांक ८ मार्च २०१६ असा असून महाराष्ट्र सहकारी
संस्थाचा अधिनियम १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१)
अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण
भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.

पुणे, १ मार्च २०१६.

नॉंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/पीएन-३/एचएसजी/(टीसी)/१६९७६/२५७०/२०१६.-
उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (३), पुणे यांनी आपल्या अधिकारात
आनंद रेसिडन्सी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सर्व्हे नंबर ७३,
हिस्सा क्रमांक २-अ/२, किवळे, तालुका हवेली, जिल्हा पुणे ही संस्था
महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये
नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/
पीएनए(३)/एचएसजी/(टीसी)/१६९७६/सन २०१६, दिनांक ११ मार्च २०१६
असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम १९६० चे कलम
१२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण
गृहनिर्माण संस्था व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था**
असे केलेले आहे.

पुणे, १ मार्च २०१६.

नॉंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/पीएन-३/एचएसजी/(टीसी)/१६९७३/२५२१/२०१६.-
उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (३), पुणे यांनी आपल्या अधिकारात
पीस व्हॅली सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सर्व्हे नंबर १०४/१, १०४/२-ब
१०५/१+२+३, १०५/४-अ, १०५/४-ब(पै.), १०६/२, पिंपळे सौदागर, पुणे-२७,
ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६० चे कलम ९(१)

अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(३)/एचएसजी/(टीसी)/१६९७३/सन २०१६, दिनांक २ मार्च २०१६ असा आहे. महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

शीतल पाटील,

उपनिबंधक,

सहकारी संस्था, पुणे शहर (३), पुणे.

पुणे, २ मार्च २०१६.

नोंदणी प्रमाणपत्र

क्रमांक अ/नि.आदित्यमावसौउनिस्वयंसेसहसं/नोंदणी/३४७२/सन २०१६.- उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर शहर, सोलापूर या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करतात की, **आदित्य मागासवर्गीय सौरऊर्जा निर्मिती स्वयंसेवा सहकारी संस्था मर्यादित**, सोलापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (१९६१ च्या महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक २४) कलम ९(१) खाली नोंदणी क्रमांक एसयुआर/एनएसआर/जीएनएल(ओ)/४२३/२०१६, दिनांक १० मार्च २०१६ ने नोंदविण्यात आलेली आहे.

उपनिबंधक अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** आहे.

पी. एम. गाडीलकर,

उपनिबंधक,

सहकारी संस्था, सोलापूर शहर,

सोलापूर.

सोलापूर, १० मार्च २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/डीडीआर सिटी/जीएनएल(ओ)/१४८/६०७८/२०१५-१६.- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर यांनी आपल्या अधिकारात **महाराष्ट्र विकास ग्रुप सर्व्हिस को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड**, फ्लॅट नं. ६, स्नेहल क्लासिक बि-विंग, सीटीएस नं. १७०७-ए, वाकडेवाडी रोड, शिवाजीनगर, पुणे-४११ ००५ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदरची संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/डीडीआर सिटी/जीएनएल(ओ)/१४८/सन २०१५-१६, दिनांक २१ मार्च २०१६ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर सहकारी संस्था** असे केलेले आहे.

धरणीधर पाटील,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, पुणे शहर,

पुणे.

पुणे, २१ मार्च २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७३३६/३५३२/२०१६.- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५) यांनी आपल्या अधिकारात **मेडॉज मिरस्टीक सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, गट नं. १४२०, (जुना गट नं. २४०६) प्लॉट नं. २२३ ते २२७, वाघोली, पुणे-४११ ०२७ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी(टीसी)/१७३३६/सन २०१५-१६, दिनांक ११ मार्च २०१६ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

अविनाश देशमुख,

उपनिबंधक,

सहकारी संस्था, पुणे शहर, पुणे.

पुणे, ११ मार्च २०१६.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

अधिसूचना

क्रमांक सनिमु/गृहरचना संस्था/बालाजी विहार/नोंदणी/६७४/सन २०१६.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, मुळशी (पौड), जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात नोंदणी क्रमांक पीएनए/एमएसआय/एचएसजी/(टीसी)/१३१५६/२०१६, दिनांक २७ जानेवारी २०१६ अन्वये नियोजित **बालाजी विहार सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, प्लॉट नं. ८९, अशियाना सोसायटी, कासार अंबोली, तालुका मुळशी, जिल्हा पुणे या संस्थेच्या नोंदणीबाबत ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमाखालील कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम क्रमांक १०(१) खाली संस्थेचे वर्गीकरण **सहकारी गृहरचना संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदार सहकारी गृहरचना संस्था** असे केलेले आहे.

पुणे, २७ जानेवारी २०१६.

अधिसूचना

क्रमांक सनिमु/गृहरचना संस्था/निती श्रीलीला/नोंदणी/८०६/सन २०१६.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, मुळशी (पौड), जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात नोंदणी क्रमांक पीएनए/एमएसआय/एचएसजी/(टीसी)/१३१६१/२०१६, दिनांक २ मार्च २०१६ अन्वये नियोजित **निती श्रीलीला सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, सर्व्हे नं. २४६/८/८ व २४६/८/१०, पाटीनगर, सुस, तालुका मुळशी, जिल्हा पुणे या संस्थेच्या नोंदणीबाबत ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमाखालील कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम क्रमांक १०(१) खाली संस्थेचे वर्गीकरण **सहकारी गृहरचना संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदार सहकारी गृहरचना संस्था** असे केलेले आहे.

पुणे, २ मार्च २०१६.

अधिसूचना

क्रमांक सनिमु/स्वयं./माऊली/नौदणी/७९९/सन २०१६.-सहायक निबंधक, सहकारी संस्था, मुळशी (पौड), जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात नौदणी क्रमांक पीएनए/एमएसआय/जीएनएल/(ओ)/१६६९/२०१६, दिनांक १ मार्च २०१६ अन्वये नियोजित **माऊली स्वयंरोजगार सेवा सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, मु. पो. लवळे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे या संस्थेच्या नौदणीबाबत ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नौदविलेली असून त्या अधिनियमाखालील कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्थाचे नियम क्रमांक १०(१) खाली संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर सहकारी संस्था** असे केलेले आहे.

प्रवीण परब,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,
मुळशी (पौड), जिल्हा पुणे.

पुणे, १ मार्च २०१६.

नौदणीबाबत अधिसूचना

क्रमांक जिदुविअसां-५/दुग्ध सं.नौदणी/सांगली/२९३/२०१६.-सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सांगली-मिरज याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्रीमती उज्वला बिरा सातपते, श्रीमती कविता अनिल चव्हाण, **मुख्यप्रर्वक, उत्कर्ष महिला दुध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**, माळेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली यांचेकडे सस्नेह रवाना. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नौदविण्यात आलेली आहे. तिचा नौदणी प्रमाणपत्र क्रमांक एसएएन/(एडीआय)/एजीआर/(ओ)/२९८६/२०१५-१६, दिनांक २० फेब्रुवारी २०१६.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्थाचे नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आलेले आहे.

सांगली-मिरज, २० फेब्रुवारी २०१६.

नौदणीबाबत अधिसूचना

क्रमांक जिदुविअसां-५/दुग्ध सं.नौदणी/सांगली/२९१/२०१६.-सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सांगली-मिरज याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्रीमती उज्वला बिरा सातपते, सौ. सिंधु धनाजी थोरात, **मुख्यप्रर्वक, माय्यावका महिला दुध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**, वलवन, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली यांचेकडे सस्नेह रवाना. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नौदविण्यात आलेली आहे. तिचा नौदणी प्रमाणपत्र क्रमांक एसएएन/(एडीआय)/एजीआर/(ओ)/२९८७/२०१५-१६, दिनांक २० फेब्रुवारी २०१६.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्थाचे नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आलेले आहे.

सांगली-मिरज, २० फेब्रुवारी २०१६.

नौदणीबाबत अधिसूचना

क्रमांक जिदुविअसां-५/दुग्ध सं.नौदणी/सांगली/२९२/२०१६.-सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सांगली-मिरज याद्वारे अधिसूचित करीत आहे की, सौ. उज्वला बिरा सातपते, **मुख्यप्रर्वक, अहिल्यादेवी महिला दुध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**, तळेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नौदविण्यात आलेली आहे. तिचा नौदणी प्रमाणपत्र क्रमांक एसएएन/(एडीआय)/एजीआर/(ओ)/२९८५/२०१५-१६, दिनांक २० फेब्रुवारी २०१६.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्थाचे नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आलेले आहे.

सांगली-मिरज, २० फेब्रुवारी २०१६.

नौदणीबाबत अधिसूचना

क्रमांक जिदुविअसां-५/दुग्ध सं.नौदणी/सांगली/२८९/२०१६.-सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सांगली-मिरज याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्रीमती उज्वला बिरा सातपते, विजय श्रीरंग माईनकर, **मुख्यप्रर्वक, गजानन दुध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**, काळापट्टा दिघंची, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली यांचेकडे सस्नेह रवाना. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नौदविण्यात आलेली आहे. तिचा नौदणी प्रमाणपत्र क्रमांक एसएएन/(एडीआय)/एजीआर/(ओ)/२९८४/२०१५-१६, दिनांक २० फेब्रुवारी २०१६.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्थाचे नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आलेले आहे.

ए. एस. चौगले,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, (दुग्ध), सांगली-मिरज.

सांगली-मिरज, २० फेब्रुवारी २०१६.

उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून**नौदणीबाबत अधिसूचना**

क्रमांक पीएनए/पीएन(५)/एचएसजी/(टीसी)/१७३२६/२८७७/२०१५-१६.-उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात **पूजा गार्डन सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, सर्व्हे नं. २९, हिस्सा नं. ३/१ व ३/१०, खराडी, पुणे ४११ ०१४ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नौदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नौदणी क्रमांक पीएनए/पीएन(५)/एचएसजी/(टीसी)/१७३२६/२०१५-१६, दिनांक २१ जानेवारी २०१६ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, २२ जानेवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/पीएन(५)/एचएसजी/(टीसी)/१७३२८/२०१५-१६.-
उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात
सुयोग लकी होम्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, गट नं. १३२४,
वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थाचा
अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले
आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएन(५)/एचएसजी/(टीसी)/
१७३२८/२०१५-१६, दिनांक २९ जानेवारी २०१६ असा असून महाराष्ट्र
सहकारी संस्थाचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्याखालील नियम
१०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण
भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.

पुणे, २९ जानेवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/पीएन(५)/एचएसजी/(टीसी)/१७३२७/२०१५-१६.-
उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात
एरंडे श्रद्धा सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, स. नं. ४५, हिस्सा
नं. १/२/५, खराडी, पुणे-४११ ०१४ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थाचा
अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले
आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएन(५)/एचएसजी/(टीसी)/
१७३२७/२०१५-१६, दिनांक ०० जानेवारी २०१६ असा असून महाराष्ट्र
सहकारी संस्थाचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्याखालील नियम
१०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण
भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.

पुणे, २७ जानेवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/पीएन(५)/एचएसजी/(टीसी)/१७३३३/३३२४/२०१५-१६.-
उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात
मार्वेल एनिग्मा सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, स. नं. ६८, हिस्सा
नं. १-ए, खराडी, पुणे-४११ ०१४ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थाचा
अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले
आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएन(५)/एचएसजी/(टीसी)/
१७३३३/२०१५-१६, दिनांक १२ फेब्रुवारी २०१६ असा असून महाराष्ट्र
सहकारी संस्थाचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्याखालील नियम
१०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण
भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.

पुणे, १२ फेब्रुवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/पीएन(५)/एचएसजी/(टीसी)/१७३३१/३१५१/२०१५-१६.-
उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात
गेरा स्कायविलाज सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, स. नं. ६४, हिस्सा
नं. १, २, ३, ४, ५, ६, खराडी, पुणे-४११ ०१४ ही संस्था महाराष्ट्र
सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे
जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएन(५)/
एचएसजी/(टीसी)/१७३३१/२०१५-१६, दिनांक ८ फेब्रुवारी २०१६ असा असून

महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व
त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था**
व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.
पुणे, ८ फेब्रुवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/पीएन(५)/एचएसजी/(टीसी)/१७३३०/३०२०/२०१५-१६.-
उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात
प्रिस्टीन क्लासिक सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, गट नं. १३३९,
वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थाचा
अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले
आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएन(५)/एचएसजी/(टीसी)/
१७३३०/२०१५-१६, दिनांक २० फेब्रुवारी २०१६ असा असून महाराष्ट्र
सहकारी संस्थाचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्याखालील नियम
१०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण
भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/पीएन(५)/एचएसजी/(टीसी)/१७३२९/३००७/२०१५-१६.-
उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात
रॉयल वन सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, गट नं. १३४६ (पार्ट),
उबाळेनगर, मौजे वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे ही संस्था
महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये
नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/
पीएन(५)/एचएसजी/(टीसी)/१७३२९/२०१५-१६, दिनांक १ फेब्रुवारी २०१६
असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम १९६० चे कलम
१२ (१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण
गृहनिर्माण संस्था व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था**
असे केलेले आहे.

शुभांगी जोशी,

उपनिबंधक,

सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे.

पुणे, १ फेब्रुवारी २०१६.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून**आदेश**

क्रमांक सनिशि/कक्ष-१/पाणी पुरवठा/नोंदणी रद्द/२४४०/२०१६.-मी,
सुदाम तांदळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिराळा, तालुका शिराळा,
जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१
अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्रमांक
एसएन/एसएलए/एलएफटी/१३५७, दिनांक ११ फेब्रुवारी १९९१ अन्वये
नोंदविण्यात आलेली **हातेगांव सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित**,
हातेगांव, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या
आदेशाचे तारखेपासून रद्द करित आहे आणि या आदेशाचे तारखेपासून
सदर संस्थेचे **व्यक्तिभूत संस्था** म्हणून असणारे अस्तित्व असणेचे
बंद होईल.

आदेश

क्रमांक सनिशि/कक्ष-१/पाणीपुरवठा/नौदणी रद्द/२४७१/२०१६.—मी, सुदाम तांदळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्रमांक एसएएन/एसएलए/एलएफटी/१३६९/सन १९९६, दिनांक १७ एप्रिल १९९६ अन्वये नोंदविण्यात आलेली **उदय सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित**, पणुंब्रे वारुण, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाचे तारखेपासून रद्द करीत आहे आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे **व्यक्तिभूत संस्था** म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ मार्च २०१६ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला आहे.

शिराळा, २८ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक सनिशि/कक्ष-१/स्वयंरोजगार/नौदणी रद्द/२४७२/२०१६.—मी, सुदाम तांदळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्रमांक एसएएन/एसएलए/जीएनएल/सीओएम/१४१६/सन २००८, दिनांक १७ सप्टेंबर २००८ अन्वये नोंदविण्यात आलेली **लोकनेते फत्तेसिंगराव नाईक स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, रिळे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाचे तारखेपासून रद्द करीत आहे आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे **व्यक्तिभूत संस्था** म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ मार्च २०१६ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला आहे.

शिराळा, २८ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक सनिशि/कक्ष-१/गृहतारण/नौदणी रद्द/२४७३/२०१६.—मी, सुदाम तांदळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्रमांक एसएएन/एसएलए/एचएसजी/टीओ/१३५५/सन १९९८, दिनांक २२ सप्टेंबर १९९८ अन्वये नोंदविण्यात आलेली **शिवतेज गृहतारण सहकारी संस्था मर्यादित**, कोकरुड, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाचे तारखेपासून रद्द करीत आहे आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे **व्यक्तिभूत संस्था** म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ मार्च २०१६ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला आहे.

शिराळा, २८ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक सनिशि/कक्ष-१/स्वयंरोजगार/नौदणी रद्द/२४७४/२०१६.—मी, सुदाम तांदळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्रमांक एसएएन/एसएलए/जीएनएल/ओ/१३६३/सन २०००, दिनांक २६ डिसेंबर २००० अन्वये नोंदविण्यात आलेली **सभ्यंक स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, खुजगांव, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाचे तारखेपासून रद्द करीत आहे आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे **व्यक्तिभूत संस्था** म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ मार्च २०१६ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला आहे.

शिराळा, २८ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक सनिशि/कक्ष-१/स्वयंरोजगार/नौदणी रद्द/२४७५/२०१६.—मी, सुदाम तांदळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्रमांक एसएएन/एसएलए/जीएनएल/सीओ/१४२३/सन २००९, दिनांक ७ जुलै २००९ अन्वये नोंदविण्यात आलेली **संगम स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, कोकरुड, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाचे तारखेपासून रद्द करीत आहे आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे **व्यक्तिभूत संस्था** म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ मार्च २०१६ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला आहे.

सुदाम तांदळे,
सहायक निबंधक,

सहकारी संस्था, शिराळा, जिल्हा सांगली.

शिराळा, २८ मार्च २०१६.

नौदणीबाबत अधिसूचना

क्रमांक सनिपु/पीएनए/पीएनआर/एचएसजी/टीसी/१२०६०/१३२०/सन २०१६.—सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात नियोजित **वृंदावन पार्क सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, सी.टी.एस. नंबर ६१६/२/२३, तारादत्त पश्चिम, फार्मसी कॉलेज समोर, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/एचएसजी/टीसी/१२०६०/सन २०१६, दिनांक १८ मार्च २०१६ असून महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्या खालील नियम १० अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, १८ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक सनिपु/बल्लाळेश्वर मजूर, जेजुरी/अवसायन/नौदणी रद्द/१२३५/२०१५.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१(अ) अन्वये मला प्राप्त अधिकारान्वये मी, एस. ए. ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे असा आदेश देतो की, **बल्लाळेश्वर मजूर सहकारी संस्था मर्यादित**, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, नौदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/एलसीएस/५९८, दिनांक ८ मार्च १९९९, दिनांक २० सप्टेंबर २००४ या संस्थेची नौदणी या आदेशाने रद्द करीत आहे. यापुढे **एक व्यक्तिभूत** सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

सदरचा माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २ मार्च २०१६ रोजी पारीत केला आहे.

पुरंदर, २ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक सनिपु/शिवशंभो पांडेश्वर/अवसायन/नौदणी रद्द/१७४९/२०१६.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१(अ) अन्वये मला प्राप्त अधिकारान्वये मी, एस. ए. ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे असा आदेश देतो की, **शिवशंभो स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित**, पांडेश्वर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे नौदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/जीएनएल/१०००, दिनांक ११ ऑगस्ट २००४ या संस्थेची नौदणी या आदेशाने रद्द करीत आहे. यापुढे **एक व्यक्तिभूत** सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

सदरचा माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २ मार्च २०१६ रोजी पारीत केला आहे.

पुरंदर, १५ फेब्रुवारी २०१६.

आदेश

क्रमांक सनिपु/मनस्वी निरा/अवसायन/नौदणी रद्द/१२७४/२०१६.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१(अ) अन्वये मला प्राप्त अधिकारान्वये मी, एस. ए. ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे असा आदेश देतो की, **मनस्वी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, निरा (अवसायनात), तालुका पुरंदर, जिल्हा पुणे नौदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/जीएनएल/१०८५, दिनांक ११ मे २००९ या संस्थेची नौदणी या आदेशाने रद्द करीत आहे. यापुढे **एक व्यक्तिभूत** सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

सदरचा माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २ मार्च २०१६ रोजी पारीत केला आहे.

पुरंदर, ८ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक सनिपु/सह्याद्री पाणीपुरवठा/अवसायन/नौदणी रद्द/१७९४/२०१५.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१(अ) अन्वये मला प्राप्त अधिकारान्वये मी, एस. ए. ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था,

पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे असा आदेश देतो की, **सह्याद्री पाणी पुरवठा सहकारी संस्था मर्यादित**, खैरेवाडी (अवसायनात), तालुका पुरंदर, जिल्हा पुणे नौदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/एलएफटी/११६७, दिनांक ८ फेब्रुवारी १९९३ या संस्थेची नौदणी या आदेशाने रद्द करीत आहे. यापुढे **एक व्यक्तिभूत** सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

सदरचा माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २ मार्च २०१६ रोजी पारीत केला आहे.

पुरंदर, २५ फेब्रुवारी २०१६.

आदेश

क्रमांक सनिपु/ग्राहक/कृषी औद्योगिक चांबळी/अवसायन/नौदणी रद्द/२०१५.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१(अ) अन्वये मला प्राप्त अधिकारान्वये मी, एस. ए. ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे असा आदेश देतो की, **कृषी औद्योगिक शालेय ग्राहक भांडार सहकारी संस्था मर्यादित**, चांबळी (अवसायनात), तालुका पुरंदर, जिल्हा पुणे नौदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/सीओएन/९४१, दिनांक ३० नोव्हेंबर १९८१ या संस्थेची नौदणी या आदेशाने रद्द करीत आहे. यापुढे **एक व्यक्तिभूत** सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

सदरचा माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २ मार्च २०१६ रोजी पारीत केला आहे.

एस. ए. ढमाळ,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, पुरंदर,

तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुरंदर, २२ डिसेंबर २०१५.

उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

अंतरिम आदेश

क्रमांक उनि./मध्य. आदेश/काक१०२(१)वि-२/३६७४/२०१६.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१)(क)(दोन) व (चार) व कलम १०३(१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. अमोल यादव, आदेश देतो की, नौदणी क्रमांक पीएनए/पीएनए-१/एचएसजी/टीसी/८९२/१९८६-८७, दिनांक २४ डिसेंबर १९८६ अन्वये नौदविण्यात आलेली, **श्री नरसिंह सरस्वती सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, स. नं. ३/१-ए, कोथरुड, पुणे २९ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. एस. एस. ओव्हाळ अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (१), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यात ते दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ रोजी सकाळी/दुपारी ११.३०

वाजता उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर (१), पुणे यांचे कार्यालय ५८२-डी, गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे-३७ येथे समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, आर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी/तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक १२ जानेवारी २०१६ रोजी माझे सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह आदेश दिला आहे.

डॉ. अमोल यादव,

उपनिबंधक,

सहकारी संस्था, पुणे शहर (१),

जिल्हा पुणे.

पुणे, १२ जानेवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि./मध्य. आदेश/काक१०२(१)वि-२/३६७४/२०१६. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१)(क)(दोन) व (चार) व कलम १०३(१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. अमोल यादव, आदेश देतो की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए-१/एचएसजी/टीसी/८९२/१९८६-८७, दिनांक २४ डिसेंबर १९८६ अन्वये नोंदविण्यात आलेली, **श्री नरसिंह सरस्वती सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, स. नं. ३/१-ए, कोथरुड, पुणे २९ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. एस. एस. ओव्हाळ अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (१), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यात ते दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ रोजी सकाळी/दुपारी ११.३० वाजता उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर (१), पुणे यांचे कार्यालय ५८२-डी, गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे-३७ येथे समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, आर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी/तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक १२ जानेवारी २०१६ रोजी माझे सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह आदेश दिला आहे.

डॉ. अमोल यादव,

उपनिबंधक,

सहकारी संस्था, पुणे शहर (१),

जिल्हा पुणे.

पुणे, १२ जानेवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक कक्ष-५/अवसायन आदेश/४३८८/२०१६. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, मनोहर माळी, उपनिबंधक, सहकारी संस्था, तालुका हातकणंगले, सदर अधिनियमाचे कलम १०२(१)क नुसार **ओम गणेश मायनी को-ऑप. टेक्स. सासोयटी**, हेरले या संस्थेचे कामकाज गुंडाळणेसाठी मध्यंतरीय आदेश देत असून सदर अधिनियमाचे कलम १०३(१) अन्वये अवसायक म्हणून एस. जी. सलग, कनिष्ठ लिपीक, उपनिबंधक यांची नियुक्ती करीत आहे.

उक्त अधिनियमांचे कलम १०२(१) अन्वये सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करणेत येऊ नये यासंबंधीची लेखी अथवा तोंडी म्हणणे मांडावयाचे असल्यास सदरच्या मध्यंतरीय आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत या कार्यालयास सादर करावे. सदर मुदतीत कोणतेही लेखी व तोंडी म्हणणे सादर केले नाही अथवा समाधानकारक नसल्यास सदरचा आदेश अंतिम करणेत येईल.

सदरचा आदेश माझे स्वाक्षरी व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १३ जानेवारी २०१६ रोजी पारित असे.

मनोहर माळी,

उपनिबंधक,

सहकारी संस्था, ता. हातकणंगले,

जिल्हा कोल्हापूर.

हातकणंगले, ३१ जानेवारी २०१६.

अंतिम आदेश

वाचले :- (२) या कार्यालयाकडील जा. क्र./उनिमि/अवसायन/मध्यंतरी आदेश/सन २०१५, दिनांक १५ ऑक्टोबर २०१५.

क्रमांक उनिमि/अवसायन/अंतिम आदेश/४४९५/सन २०१६. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) व १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली वर नमूद केलेल्या कारणास्तव **नवभारत स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, सांगली** या संस्थेचा उपरोक्त वाचले क्रमांक २ अन्वये पारित केलेला मध्यंतरीय आदेश या आदेशान्वये कायम करीत आहे. सदर संस्थेचे अवसायक म्हणून श्री. सोनवणे एस. बी., मुख्य लिपीक अधीन उपनिबंधक सहकारी संस्था, मिरज यांची नेमणूक करीत आहे. त्यांनी स्वतःचा पदभार संभाळून संस्थेच्या अवसायनाचे कामकाज पाहणेचे आहे.

सदरचा आदेश आज दिनांक १५ मार्च २०१६ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला आहे.

मिरज, १५ मार्च २०१६.

अंतिम आदेश

वाचले :- (२) या कार्यालयाकडील जा. क्र./उनिमि/अवसायन/मध्यंतरी आदेश/सन २०१५, दिनांक १५ ऑक्टोबर २०१५.

क्रमांक उनिमि/अवसायन/अंतिम आदेश/४४९४/सन २०१६. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) व १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक,

सहकारी संस्था, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली वर नमूद केलेल्या कारणास्तव तेजराज बहुउद्देशीय स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, सांगली या संस्थेचा उपरोक्त वाचले क्रमांक २ अन्वये पारित केलेला मध्यंतरीय आदेश या आदेशान्वये कायम करीत आहे. सदर संस्थेचे अवसायक म्हणून सौ. माळी पी. यु., मुख्य लिपीक यांची नेमणूक करीत आहे. त्यांनी स्वतःचा पदभार संभाळून संस्थेच्या अवसायनाचे कामकाज पाहणेचे आहे.

सदरचा आदेश आज दिनांक १५ मार्च २०१६ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला आहे.

मिरज, १५ मार्च २०१६.

अंतिम आदेश

वाचले :- (२) या कार्यालयाकडील जा. क्र./उनिमि/अवसायन/मध्यंतरी आदेश/सन २०१५, दिनांक १५ ऑक्टोबर २०१५.

क्रमांक उनिमि/अवसायन/अंतिम आदेश/४४९६/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) व १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली वर नमूद केलेल्या कारणास्तव **फौजदार मोहल्ला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, सांगली** या संस्थेचा उपरोक्त वाचले क्रमांक २ अन्वये पारित केलेला मध्यंतरीय आदेश या आदेशान्वये कायम करीत आहे. सदर संस्थेचे अवसायक म्हणून सौ. माळी पी. यु., मुख्य लिपीक यांची नेमणूक करीत आहे. त्यांनी स्वतःचा पदभार संभाळून संस्थेच्या अवसायनाचे कामकाज पाहणेचे आहे.

सदरचा आदेश आज दिनांक १५ मार्च २०१६ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला आहे.

डॉ. प्र. अ. बागल,
उपनिबंधक,
सहकारी संस्था मिरज, तालुका मिरज,
जिल्हा सांगली.

मिरज, १५ मार्च २०१६.

BY PRINCIPAL DISTRICT JUDGE

ORDER-(R-2475)

No. Adm./B-23/2119/2016.—Shri. S. M. Gourgond, Joint Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate First Class, Pandharpur is granted Earned Leave for 2 days *i. e.* on 10th March 2016 and 11th March 2016 suffix holidays on 12th March 2016 and 13th March 2016 with permission to leave headquarter from 9th March 2016 (After office hours) to 14th March 2016 on private ground.

On return from leave, he is reposted on the same post.

Certified under note 2, below Rule, 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that Shri. S. M. Gourgond would have continued to officiate as Joint Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate First Class, Pandharpur had he not proceeded on leave.

Shri. A. U. Supekar, 2nd Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Pandharpur is kept in-charge of the Court of Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Pandharpur for the above period in addition to his own.

Necessary charge reports be submitted to the concerned authorities.

Solapur, 9th March 2016.

ORDER

No. Adm./B-23/2118/2016.—Shri. S. T. Tripathi, Joint Civil Judge, Senior Division, Solapur is granted Earned Leave for 3 days *i. e.* on 21st March 2016 to 23rd March 2016 prefix holidays on 20th March 2016 suffix holidays from 24th March 2016 to 27th March 2016 with permission to leave headquarter from 19th March 2016 (After office hours) to 28th March 2016 (Before office hours) on private ground.

On return from leave, he is reposted on the same post.

Certified under note 2, below Rule, 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that Shri. S. T. Tripathi would have continued to officiate as Joint Civil Judge, Senior Division, Solapur had he not proceeded on leave.

Shri. R. S. Sarkale 2nd Joint Civil Judge, Senior Division, Solapur for the above period in addition to his own.

Necessary charge reports be submitted to the concerned authorities.

Solapur, 10th March 2016.

ORDER

No. Adm./B-23/2116/2016.—Smt. H. S. Bhosale, 4th Joint Civil Judge, Senior Division, and Additional Civil Judicial Magistrate, Solapur is granted Earned Leave for 11 (Eleven) days *i. e.* from 7th March 2016 to 17th March 2016 prefix holiday on 6th March 2016 with permission to leave headquarter from (After office hours) 5th March 2016 to (Before office hours) 18th March 2016 on private ground.

Certified under note 2, below Rule, 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that Smt. H. S. Bhosale would have continued to officiate as 4th Joint Civil Judge, Senior Division, and Additional Civil Judicial Magistrate, Solapur had he not proceeded on leave.

During the absence of Smt. H. S. Bhosale, charge of the Court of 4th Joint Civil Judge, Senior and Additional Civil Judicial Magistrate Solapur is kept with Smt. P. D. More, 3rd Joint Civil Judge, Senior Division and Additional Civil Judicial Magistrate Solapur.

Solapur, 11th March 2016.

ORDER

Read : Application dated 22nd February 2016 filed by Shri. D. S. Hatrote, District Judge-1, Malshiras for grant of Commuted Leave for the period 19th March 2016 to 21st March 2016, alongwith Medical Certificate in prescribed proforma of Dr. Dilip Waghmode.

No. Adm./B-23/2542/2016.— In view of application referred to at Sr. No. 2, On day Casual leave *i.e.* on 19th March 2016 which already granted to Shri. D. S. Hatrote, District Judge-1, Malshiras is hereby cancelled and *Ex-post-facto* sanction is accorded for grant of commuted leave for 3 days *i.e.* from 19th March 2016 to 21st March 2016 on the ground of ill-health to Shri. D. S. Hatrote, District Judge-1, Malshiras, District Solapur.

Certified under note 2, below Rule, 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that Shri. D. S. Hatrote, would have continued to officiate as District Judge-1, Malshiras, District Solapur had he not proceeded on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court of District Judge-1, Malshiras, District Solapur by Shri. P. J. Patil, District Judge-1, Pandharpur for the above period is hereby accorded.

Solapur, 23rd March 2016.

ORDER

No. Adm./B-23/2396/2016.— Smt. M. B. Patwari, Chief Judicial Magistrate, Solapur is granted Earned Leave for 3 (Three) days *i.e.* from 21st March 2016 to 23rd March 2016 prefix holiday on 20th March 2016 and suffix holidays on 24th March 2016 to 27th March 2016 with permission to leave

headquarter from (After office hours) 19th March 2016 to (Before office hours) 28th March 2016 on private ground.

Certified under note 2, below Rule, 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that Smt. M. B. Patwari would have continued to officiate as Chief Judicial Magistrate, Solapur had he not proceeded on leave.

During the absence of Smt. M. B. Patwari charge of the Court of Chief Judicial Magistrate Solapur is kept with Shri. R. S. Sarkale, 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Civil Judicial Magistrate Solapur in addition to his own.

Solapur, 19th March 2016.

ORDER

No. Adm./B-23/2399/2016.— Smt. R. S. Bhosale, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur is granted Earned Leave for 3 (Three) days *i.e.* from 21st March 2016 to 23rd March 2016 prefix holiday on 20th March 2016 and suffix holidays on 24th March 2016 to 27th March 2016 with permission to leave headquarter from (After office hours) 19th March 2016 to (Before office hours) 28th March 2016 on private ground.

Certified under note 2, below Rule, 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that Smt. R. S. Bhosale would have continued to officiate as Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur had he not proceeded on leave.

During the absence of Smt. R. S. Bhosale charge of the Court of Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur is kept with Smt. A. B. Kurane, 2nd Joint Civil Judge, Senior Division and Judicial Magistrate First Class, Solapur in addition to her own.

Solapur, 19th March 2016.

ORDER

No. Adm./B-23/2400/2016.— Shri. N. G. Gosavi, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Maha, District Solapur is granted Earned Leave for 3 (Three) days *i.e.* from 21st March 2016 to 23rd March 2016 prefix holiday on 20th March 2016 and suffix holidays on 24th March 2016 to 27th March 2016 with permission to leave headquarter from (After office hours) of 19th March 2016 to (Before office hours) 28th March 2016 on private ground.

Certified under note 2, below Rule, 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that Shri. N. G. Gosavi would have continued to officiate as Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Madha, District Solapur had he not proceeded on leave.

During the absence of Smt. R. S. Bhosale charge of the Court of Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Madha, Solapur is kept with Shri. S. N. Godbole, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Madha, District Solapur.

Solapur, 19th March 2016.

ORDER

No. Adm./B-23/2401/2016.— Shri. G. S. Diwan, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Akkalkot, District Solapur is granted Earned Leave for 3 (Three) days *i. e.* from 21st March 2016 to 23rd March 2016 prefix holiday on 20th March 2016 and suffix holidays on 24th March 2016 to 27th March 2016 with permission to leave headquarter from (After office hours) of 19th March 2016 to (Before office hours) 28th March 2016 on private ground.

Certified under note 2, below Rule, 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that Shri. G. S. Diwan would have continued to officiate as Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Akkalkot, District Solapur had he not proceeded on leave.

During the absence of Shri. G. S. Diwan charge of the Court of Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Akkalkot, District Solapur is kept with Shri. P. P. Pethkar, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Akkalkot, District Solapur.

Solapur, 19th March 2016.

ORDER

No. Adm./B-23/2402/2016.— Shri. J. G. Pawar, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Karmala, District Solapur is granted Earned Leave for 3 (Three) days *i. e.* from 21st March 2016 to 23rd March 2016 suffix holiday on 24th March 2016 to 27th March 2016 with permission to leave headquarter from (After office hours) of 21st March 2016 to (Before office hours) 28th March 2016 on private ground.

Certified under note 2, below Rule, 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that Shri. J. G. Pawar would have continued to officiate as Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Karmala, District Solapur had he not proceeded on leave.

During the absence of Shri. J. G. Pawar charge of the Court of Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Karmala, District Solapur is kept with Shri. M. D. Joshi, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Karmala, District Solapur.

Solapur, 19th March 2016.

ORDER

No. Adm./B-23/2403/2016.— Shri. S. S. Indalkar, Civil Judge, Senior Division, Malshiras, District Solapur is granted Earned Leave for 3 (Three) days *i. e.* from 21st March 2016 to 23rd March 2016 prefix holiday on 20th March 2016 and suffix holidays on 24th March 2016 to 27th March 2016 with permission to leave headquarter from (After office hours) of 19th March 2016 to (Before office hours) 28th March 2016 on private ground.

Certified under note 2, below Rule, 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that Shri. S. S. Indalkar would have continued to officiate as Civil Judge, Senior Division, Malshiras, District Solapur had he not proceeded on leave.

During the absence of Shri. S. S. Indalkar charge of the Court of Civil Judge, Senior Division Malshiras District Solapur is kept with Shri. H. B. Sirsalkar, Civil Judge, Senior Pandharpur, District Solapur.

Vibha Kankanwadi,
Principal District Judge,
Solapur.

Solapur, 19th March 2016.

ORDER

Order No. 33/753/2016.— Shri. V. R. Dasari, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Kadegaon is granted Earned Leave for 5 days *i. e.* from 8th February 2016 to 12th February 2016 with permission to avail suffix holidays on 13th February 2016 and 14th February 2016. He is allowed to leave headquarter from 7th February 2016 (After completion of Workshop) till 15th February 2016 (Before office hours).

Shri. K. M. Kayangude, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Kadegaon shall hold charge of the Court of Civil Judge, Junior Division, Kadegaon in addition to his own, during the above period.

D. G. Dhamal,
//C Principal District
and Session Judge,
Sangli.

Sangli, 30th January 2016.

ORDER

Order No. 38/856/2016.—Shri. K. M. Chakranarayan, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Jath is granted *Ex-post-facto* Commuted Leave for 2 days on 27th January 2016 and 28th January 2016.

The charge of the Court of Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Jath in addition to his own, during the aforesaid period.

Sangli, 1st February 2016.

ORDER

Order No. 42/893/2016.—Sou. V. P. Gaikwad, IInd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Islampur is granted *Ex-post-facto* Commuted Leave for 5 days on 27th January 2016 and 31st January 2016.

The charge of the Court of IInd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Islampur was kept with Sou. R. S. Bhosale, (Narsale) IIIrd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Islampur in addition to his own, during the aforesaid period.

Sangli, 3rd February 2016.

ORDER

Order No. 48/950/2016.—Shri. G. A. Ramteke, District Judge-5 and Additional Sessions Judge, Sangli is granted Earned Leave for 3 days from 10th February 2016 to 12th February 2016 with

permission to avail suffix holidays on 13th February 2016 and 14th February 2016. He is allowed to leave headquarters from 9th February 2016 (After office hours) till 15th February 2016 (Before office hours).

Shri. A. D. Deo, District Judge-4 and Additional Sessions Judge, Sangli shall hold charge of the Court of District Judge-5 and Additional Session Judge, Sangli in addition to her own, during the aforesaid period.

Sangli, 6th February 2016.

ORDER

Order No. 43/902/2016.—Mr. M. R. Yadav, IIIrd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Sangli is granted Earned Leave for 2 days on 9th February 2016 to 10th February 2016 She is allowed to leave headquarters from 8th February 2016 (After office hours) till 11th February 2016 (Before office hours).

Smt. J. N. Yadav, IVth Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Sangli shall hold charge of the Court of IIIrd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Sangli in addition to her own, during the aforesaid period.

Sangli, 4th February 2016.

ORDER

Order No. 47/937/2016.—Shri. R. T. Ingle, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Jath is granted Earned Leave for 5 days from 8th February 2016 to 12th February 2016 with permission to avail prefix holiday on 7th February 2016 and suffix holidays on 13th February 2016, 14th February 2016. He is allowed to leave headquarters from 7th February 2016 (Before office hours) till 15th February 2016 (Before office hours).

Shri. K. M. Chakranarayan, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Jath shall hold charge of the Court of Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Jath in addition to her own, during the aforesaid period.

Sangli, 6th February 2016.

ORDER

Order No. 67/441/2016.— Out of the Earned leave granted to Shri. S. S. Patil, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Palus from 15th February 2016 to 26th February 2016, Ten days Earned leave from 17th February 2016 to 16th February 2016 is hereby cancelled.

Sangli, 17th February 2016.

ORDER

Order No. 69/1288/2016.— Shri. K. V. Bora, Civil Judge, Senior Division Islampur is granted Earned Leave for 3 days from 24th February 2016 to 26th February 2016 with permission to avail suffix holidays on 27th February 2016 and 28th February 2016. She is allowed to leave headquarters from 23rd February 2016 (After office hours) till 29th February 2016 (Before office hours).

Sou. K. S. Hore, District Judge-2 and Additional Sessions Judge, Islampur shall hold charge of the Court of Civil Judge, Senior Division Islampur in addition to her own, during the aforesaid period.

Sangli, 22nd February 2016.

ORDER

Order No. 51/989/2016.— Earned leave for 3 days from 10th February 2016 to 12th February 2016 which was granted to Shri. G. A. Ramteke, District Judge-5 and Additional Sessions Judge, Sangli vide Office Order No. 48/2016, dated 6th February 2016 is hereby cancelled.

Sangli, 9th February 2016.

ORDER

Order No. 95/1777/2016.— Sou. K. S. Hore, District Judge-2 and Additional Sessions Judge, Islampur is granted Earned Leave for 3 days from 21st March 2016 to 23rd March 2016 with permission to avail prefix holidays on 20th March 2016 and suffix holidays from 24th March 2016 to 27th March 2016. She is allowed to leave headquarters from 19th March 2016 (After office hours) till 28th March 2016 (Before office hours).

Shri. S. V. Kulkarni, District Judge-1 and Additional Sessions Judge, Islampur shall hold charge of the Court of District Judge-2 and Additional Session Judge, Islampur in addition to his own, during the aforesaid period.

Sangli, 11th March 2016.

ORDER)

Order No. 79/1420/2016.— Shri. C. P. Bhagwat, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Vita is granted Earned Leave for 3 days from 3rd March 2016 to 5th March 2016 with permission to avail suffix holiday on 6th March 2016. He is allowed to leave headquarters from 2nd March 2016 (After office hours) till 7th March 2016 (Before office hours).

Shri. A. A. Mehendale, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Vita shall hold charge of the Court of District Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Vita in addition to his own, during the aforesaid period.

Sangli, 29th February 2016.

ORDER

Order No. 112/1848/2016.— Sou. B. S. Gare, IInd Joint Civil Judge, Senior Division, Sangli is granted Earned Leave for 3 days from 21st March 2016 to 23rd March 2016 with permission to avail prefix holiday on 20th March 2016 and suffix holidays from 24th March 2016 to 27th March 2016. She allowed to leave headquarters from 19th March 2016 (After office hours) till 28th March 2016 (Before office hours).

Sou. N. S. Shinde, Joint Civil Judge, Senior Division, Sangli shall hold charge of the Court of IInd Joint Civil Judge, Senior Division, Sangli in addition to her own, during the aforesaid period.

Sangli, 16th March 2016.

ORDER

Order No. 91/1674/2016.— Shri. K. M. Chakranarayan Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Jath is granted Earned Leave for 3 days from 14th March 2016 to 16th March 2016. He is allowed to leave headquarters from 13rd March 2016 (After completion of workshop) till 17th March 2016 (Before office hours).

Shri. R. T. Ingale, Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class, Jath shall hold charge of the Court of Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Jath in addition to his own, during the aforesaid period.

Sangli, 7th March 2016.

ORDER

Order No. 109/1834/2016.— Sou. V. P. Gaikwad, IInd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Islampur is granted Earned Leave for 3 days from 14th March 2016 to 16th March 2016. She is allowed to leave headquarters from 14th March 2016 (Before office hours) till 17th March 2016 (Before office hours).

Sou. R. S. Bhosale, (Narsale), IIIrd Joint Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class, Islampur shall hold charge of the Court of IInd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Islampur in addition to her own, during the aforesaid period.

Sangli, 15th March 2016.

ORDER

Order No. 37/857/2016.— In continuation to the Earned leave for 4 days from 27th January 2016 to 30th January 2016 to Shri. A. P. Kulkarni, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Atpadi is granted Earned Leave for 5 days on 31st January 2016 to 4th February 2016. He allowed to leave headquarts from 31st January 2016 (Before office hours) till 5th February 2016 (Before office hours).

Shri. V. V. Kulkarni, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Atpadi shall hold charge of the Court of Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Atpadi in addition to his own, during the aforesaid period.

Sangli, 1st February 2016.

ORDER

Order No. 37/1318/2016.— In continuation to the Earned leave for 5 days from 8th February 2016 to 12th February 2016 to Shri. R. T. Ingle, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Jath was granted *Ex-post-facto* Commuted Leave for 9 days on 13th February 2016 to 21st February 2016. with permission to leave headquartes from 13th February 2016 (Before office hours) till 22nd February 2016 (Before office hours).

The Charge of th Court of Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Jath was kept with Shri. K. M. Chakranarayan, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Jath in addition to his own, during the aforesaid period.

Sangli, 23rd February 2016.

ORDER

Order No. 88/1594/2016.— Sou., N. S. Shinde, Joint Civil Judge, Senior Division, Sangli is granted Earned Leave for 13 days from 7th March 2016 to 19th March 2016. with permission to avail suffix holiday on 20th March 2016.

Sou. B. S. Gare, IInd Joint Civil Judge, Senior Division, Sangli shall hold charge of the Court of Joint Civil Judge, Senior Division, Sangli in addition to his own, during the aforesaid period.

Sangli, 7th March 2016.

ORDER

Order No. 89/1593/2016.— Smt. M. R. Yadav, III Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangli is granted Earned Leave for 3 days from 14th March 2016 to 16th March 2016 with permission to avail prefix holiday on 12th March 2016 and 13th March 2016. She is allowed to leave headquarters from 11th March 2016 (After office hours) till 17th March 2016 (Before office hours).

Smt. J. N. Yadav, IVth Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangli shall hold charge of the Court of III Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangli in addition to her own, during the aforesaid period.

S. P. Tavade,

Princial District
and Session Judge,
Sangli.

Sangli, 7th March 2016.

Order

Order No. Adm. 36/102/2016.--The District Judge-2 and Additional Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial officers leave for the period mentioned against their names :-

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	
1.	Sou. S. M. Takalikar, Civil Judge, Senior Division,	Earned Leave for 3 days with effect from 9th March 2016 to 11th March 2016 is granted with suffixing holiday on 12th March 2016 and 13th March 2016.
2.	Shri. A. V. Gujrathi, Secretary, D. L. S. A., Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 9th March 2016 to 11th March 2016 is granted with suffixing holiday on 12th March 2016 and 13th March 2016 with permission to leave headquarter from 11th March 2016 (after office hours) till 15th March 2016 (before office hours).
3.	Shri. S. V. Potdar, Civil Judge, Senior Division, Gadhinglaj.	Earned Leave for 11 days with effect from 8th March 2016 to 18th March 2016 is granted with prefixing holiday on 6th March 2016 and 7th March 2016 with permission to leave headquarter from 5th March 2016 (After office hour) till 19th March 2016 (Before office hours).
4.	Shri. R. D. Dange, 6 th Jt. Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 8th March 2016 to 10th March 2016 is granted with prefixing holiday on 6th March 2016 and 7th March 2016 with permission to leave headquarter from 5th March 2016 (After office hour) till 11th March 2016 (Before office hours).
5.	Smt. U. T. Musale, 7 th Jt. Civil Judge, Junior Division Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 14th March 2016 to 16th March 2016 is granted with prefixing holiday on 12th March 2016 and 13th March 2016 with permission to leave Headquarter from 11th March 2016 (After office hours) till 17th March 2016 (before office hours).
6.	Sou. S. O. Pandey, 8 th Jt. Civil Judge, Junior Division Kolhapur.	Earned Leave for 6 days with effect from 29th February 2016 to 5th March 2016 is granted as <i>ex-post-facto</i> with prefixing holiday on 27th February 2016 and 28th February 2016 and suffixing holiday on 6th March 2016 and 7th March 2016 with permission to leave Headquarter from 26th February 2016 (After office hours) till 8th March 2016 (before office hours).
7.	Smt. K. M. Chavan, 10 th Jt. Civil Judge, Junior Division Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 3rd March 2016 to 5th March 2016 is granted with suffixing holiday on 6th March 2016 and 7th March 2016 with permission to leave Headquarter from 2nd March 2016 (After office hour) till 8th March 2016 (before office hours).
8.	Smt. R. R. Kale, Civil Judge, Junior Division Kurundwad.	Earned Leave for 4 days with effect from 8th March 2016 to 11th March 2016 is granted with prefixing holiday on 6th March 2016 and 7th March 2016 and suffixing holiday on 13th March 2016 with permission to leave Headquarter from 5th March 2016 (After office hour) till 12th March 2016 (before office hours) and 12th March 2016 (After office hours) till 14th March 2016 (Before office hours).

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1		2
9.	Shri. S. N. Sarade, Joint Civil Judge, Junior Division Ichalkaranji.	Earned Leave for 5 days with effect from 1st March 2016 to 5th March 2016 is granted with suffixing holiday on 6th March 2016 and 7th March 2016.
10.	Shri. D. S. Jadhav, 6 th Joint Civil Judge, Junior Division Inchalkaranji.	Earned Leave for 4 days with effect from 8th March 2016 to 11th March 2016 is granted with prefixing holiday on 6th March 2016 and 7th March 2016 and suffixing holiday on 12th March 2016 and 13th March 2016 with permission to leave Headquarter from 5th March 2016 (After office hour) till 14th March 2016 (before office hours)

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1.	Sou. S. M. Takalikar, Civil Judge, Senior Division, Kolhapur.	Shri. U. J. More, Jt. Civil Judge, Senior Division, Kolhapur.
2.	Shri. A. V. Gujrathi, Secretary, D.L.S.A., Kolhapur.	Shri. U. J. More, Jt. Civil Judge, Senior Division, Kolhapur.
3.	Shri. S. V. Potdar, Civil Judge, Senior Division, Gadhinglaj.	Shri. P. P. Sharma, 2nd Jt. Civil Judge, Senior Division, Kolhapur.
4.	Shri. R. D. Dange, 6th Jt. Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Smt. U. T. Musale, 7th Jt. Civil Judge, Junior Division, Kolhapur.
5.	Smt. U. T. Musale, 7th Jt. Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Shri. P. M. Unhale, 3rd Jt. Civil Judge, Junior Division, Kolhapur.
6.	Sou. S. O. Pandey, 8th Jt. Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Smt. U. T. Musale, 7th Jt. Civil Judge, Junior Division, Kolhapur.
7.	Smt. K. M. Chavan, 10 th Jt. Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Sou. V. V. Patil, 9 th Jt. Civil Judge, Junior Division, Kolhapur.
8.	Smt. R. R. Kale, Civil Judge, Junior Division, Kurundwad.	Shri. N. M. Bandgar, 2 nd Jt. Civil Judge, Junior Division, Jaysingpur.
9.	Shri. S. N. Sarade, Jt. Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.	Shri. J. M. Ambodkar, 2 nd Jt. Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.
10.	Shri. D. S. Jadhav, 6 th Jt. Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.	Shri. M. S. Gade, 5 th Jt. Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.

- III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule-39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

Kolhapur, 10th March 2016.

Order

No. Adm.36/84/2016.--The Principal District and Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial officers leave for the period mentioned against his name :-

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
	1	2
1.	Sou. S. M. Takalikar, Civil Judge, Senior Division, Kolhapur.	Earned Leave for 4 days with effect from 2nd March 2016 to 5th March 2016 is granted with suffixing holiday on 6th March 2016 and 7th March 2016 with permission to leave Headquarter from 1st March 2016 (after office hour) till 1st March 2016 (before office hour).
2.	Smt. V. S. Deshmukh, Civil Judge Magistrate, Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 24th February 2016 to 26th February 2016 is granted with suffixing holiday on 27th February 2016 to 28th February 2016 with permission to leave Headquarter from 23rd February 2016 (after office hour) till 29th February 2016 (before office hour).
3.	Shri. U. T. Pol, Civil Judge Senior Division, Ichalkaranji.	Earned Leave for 6 days with effect from 29th February 2016 to 5th March 2016 is granted with prefixing holiday on 28th February 2016 with permission to leave Headquarter from 27th February 2016 (after office hour) till 8th March 2016 (before office hour).
4.	Sou. V. V. Patil, 9 th Jt. Civil Judge Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 22nd February 2016 to 2nd March 2016 is granted with prefixing holiday on 28th February 2016 with permission to leave Headquarter from 27th February 2016 (after office hour) till 3rd March 2016 (before office hour).
5.	Shri. A. P. Kokate, 4 th Jt. Civil Judge Junior Division, Ichalkaranji.	Earned Leave for 3 days with effect from 29th February 2016 to 2nd March 2016 is granted with prefixing holiday on 28th February 2016 with permission to leave Headquarter from 27th February 2016 (after office hour) till 3rd March 2016 (before office hour).

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1.	Sou. S. M. Takalikar, Civil Judge, Senior Division, Kolhapur.	Shri. U. J. More, Jt. Civil Judge, Senior Division, Kolhapur.
2.	Smt. V. S. Deshmukh, Civil Judge Magistrate, Kolhapur.	Shri. U. J. More, Jt. Civil Judge, Senior Division, Kolhapur.
3.	Shri. U. T. Pol, Civil Judge Senior Division, Ichalkaranji.	Shri. N. R. Talekar, Civil Judge, Senior Division, Jayasingpur.
4.	Shri. V. V. Patil, 9 th Jt. Civil Judge Junior Division, Kolhapur.	Shri. B. M. Dafale, 4 th Jt. Civil Judge Junior Division, Kolhapur.
5.	Shri. A. P. Kokate, 4 th Jt. Civil Judge Junior Division, Ichalkaranji.	Shri. A. M. Fadataré, 3 rd Jt. Civil Judge Junior Division, Ichalkaranji.

- III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted to his original posts.

Certified under Rule-39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had he not proceeded on leave during the above period.

Earned leave granted earlier to Shri. A. P. Kokate, 4th Jt. Civil Judge, Junior Division, Ichalkaranji on 26th February 2016 is hereby **cancelled** as per his request letter Date 26th February 2016.

K. D. Boche,

District Judge-2 and

Additional Session Judge, Kolhapur,

Kolhapur. 29th February 2016.

Order

No. Adm.36/100/2016.--The Principal District and Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial officers leave for the period mentioned against his name :-

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1.	Shri. K. D. Boche, District Judge-2, Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 14 th March 2016 to 16 th March 2016 is granted with prefixing holiday on 12 th March 2016 and 13 th March 2016 with permission to leave Headquarter from 11 th March 2016 (after office hour) till 17 th March 2016 (before office hour).
2.	P. M. Khambayate, Adhoc. District Judge-3, Kolhapur.	Earned Leave for 4 days with effect from 2 nd March 2016 to 5 th March 2016 is granted with suffixing holiday on 6 th March 2016 to 7 th March 2016 with permission to leave Headquarter from 1 st March 2016 (after office hour) till 8 th March 2016 (before office hour).
3.	Shri. S. R. Salunke, Adhoc. District Judge-5, Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 3 rd March 2016 to 5 th March 2016 is granted as prayed.

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers Proceeding on leave	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duty
1	2	3
1.	Shri. K. D. Boche, District Judge-2, Kolhapur.	Shri. S. G. Vedpathak, District Judge-1, Kolhapur.
2.	P. M. Khambaythe, Adhoc District Judge-3, Kolhapur.	Shri. R. D. Patil, District Judge-5, Kolhapur.
3.	Shri. S. R. Salunkhe, Adhoc District Judge-5, Kolhapur.	Shri. K. R. Joglekar, Adhoc District Judge-4, Kolhapur.

- III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule-39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

Kolhapur, 29th February 2016.

R. G. Avachat,
Principal District and Sessions Judge, Kolhapur.

Order

No. Adm.36/110/2016.--The I/c. District Judge-2 and Additional Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial officers leave for the period mentioned against their names :-

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1.	Shri. S. D. Patil, 2 nd Jt. Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Eamed Leave for 3 days with effect from 21st March 2016 to 23rd March 2016 is granted with prefixing holiday on 20th March 2016 and suffixing holiday on 24th March 2016 with permission to leave Headquarter from 19th March 2016 (after office hours) till 25th March 2016 (before office hours).
2.	Smt. K. M. Chavan, 10 th Jt. Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Eamed Leave for 4 days with effect from 17th March 2016 to 19th March 2016 is granted with suffixing holiday on 20th March 2016 with permission to leave Headquarter from 16th March 2016 (after office hour) till 21st March 2016 (before office hour).

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1.	Shri. Shri. S. Patil, 2 nd Jt. Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Shri. A. A. Yadav, Jt. Civil Judge, Junior Division, Kolhapur.
2.	Smt. K. M. Chavan, 10 th Jt. Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Sou. V. V. Patil, 9 th Jt. Civil Judge, Junior Division, Kolhapur.

- III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule-39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

Sd/-,

I/c. District Judge-2 and
Additional Sessions Judge, Kolhapur.

Kolhapur, 16th March 2016.

Order

No. Adm. 23/2543/2016.-- Smt. S. P. Ponkshe, Ad-hoc District Judge-1, Solapur is granted Earned Leave for 3 (Three) days *i.e.* from 28th March 2016 to 30th March 2016 prefix holiday from 24th March 2016 to 27th March 2016 with permission to leave headquarter from (After office hours) of 23rd March 2016 to (Before office hours) of 31st March 2016 on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981 that Smt. S. P. Ponkshe would have continued to officiate as Ad-hoc District Judge-1, Solapur had she not proceeded on leave.

During the absence of Smt. S. P. Ponkshe charge of the Court of Ad-hoc District Judge-1, Solapur is kept as follows :-

Sr. No.	Name of Designation of the incharge J. O.	Period of Charge
1	2	3
1.	Shri. S. D. Agrwal, District Judge-1, Solapur	24th March 2016 and 25th March 2016
2.	Shri. S. R. Ugale, District Judge-2, Solapur	26th March 2016 and 27th March 2016
3.	Shri. K. J. Joshi, District Judge-6, Solapur	28th March 2016 and 30th March 2016

Solapur, 19th March 2016.

Order

No. Adm. 23/2397/2016.-- Shri. K. K. Ghule, 6th Jt. Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur is granted Earned Leave for 2 (Two) days *i.e.* from 22nd March 2016 and 23rd March 2016 and suffix holiday from 24th March 2016 to 27th March 2016 with permission to leave headquarter from (After office hours) of 21st March 2016 to (Before office hours) of 28th March 2016 on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981 that Shri. K. K. Ghule would have continued to officiate as 6th Jt. Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur had he not proceeded on leave.

During the absence of Shri. K. K. Ghule charge of the Court of 6th Jt. Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur is kept as follows :-

Sr. No.	Name of Designation of the incharge J. O.	Period of Charge
1	2	3
1.	Shri. A. R. Shendage, District Judge-1, Solapur.	After office hours on 21st March 2016 to 24th March 2016.
2.	Smt. A. B. Kurane, 2nd Jt. Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur.	25th March 2016 to 2.00 p. m. of 26th March 2016.
3.	Smt. S. S. Jadhav, 9th Jt. Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur.	from 2.00 p. m. of 26th March 2016.
4.	Shri. A. R. Kalhapure, 10th Jt. Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur.	27th March 2016.

Solapur, 19th March 2016.

Order

No. Adm. 23/2398/2016.-- Smt. S. S. Pansare, 6th Jt. Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur is granted Earned Leave for 3 (Three) days *i.e.* from 21st March 2016 and 23rd March 2016 and suffix holiday on 20th March 2016 and suffix holidays on 24th March 2016 to 27th March 2016 with permission to leave headquarter from (After office hours) of 19th March 2016 to (Before office hours) of 28th March 2016 on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981 that Smt. S. S. Pansare would have continued to officiate as 8th Jt. Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur had he not proceeded on leave.

During the absence of Smt. S. S. Pansare charge of the Court 8th Jt. Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur is kept as follows :-

Sr. No.	Name of Designation of the incharge J. O.	Period of Charge
1	2	3
1.	Smt. A. B. Kurane, 2 nd Jt. Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate First Class, Solapur.	After office hours on 19th March 2016 to 23rd March 2016.
2.	Shri. A. R. Shendage, 7 th Jt. Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur.	24th March 2016
3.	Smt. A. B. Kurane, 2 nd Jt. Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate First Class, Solapur.	25th March 2016 to 2.00 p.m. of 26th March 2016.

Sr. No.	Name of Designation of the incharge J. O.	Period of Charge
1	2	3
4.	Smt. S. S. Jadhav, 9th Jt. Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur.	from 2.00 p.m. of 26th March 2016.
5.	Shri. A. R. Kalhapure, 10th Jt. Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur.	27th March 2016.

Solapur, 19th March 2016.

Order

No. Adm. 23/2395/2016.-- Shri. S. Y. Bhosale, Distirct Judge-5, Solapur is granted Earned Leave for 3 (Three) days *i.e.* from 21st March 2016 and 23rd March 2016 prefix holiday on 20th March 2016 and suffix holidays on 24th March 2016 to 27th March 2016 with permission to leave headquarter from (After office hours) of 19th March 2016 to (Before office hours) of 28th March 2016 on private groud.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981 that Smt. S. S. Pansare would have continued to officiate as 8th Jt. Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate First Class, Solapur had he not proceeded on leave.

During the absence of Shri. S. Y. Bhosale charge of the Court of District Judge-5, Solapur is kept as follows :-

Sr. No.	Name of Designation of the incharge J. O.	Period of Charge
1	2	3
1.	Shri. K. G. Joshi, District Judge-6, Solapur.	After office hours on 19th March 2016 to Before offce hours on 23rd March 2016.
2.	Smt. S. P. Ponkshe, Ad-hoc District Judge-1, Solapur.	22th March 2016 and 23rd March 2016
3.	Shri. S. D. Agrawal, Distric Judge-1, Solapur.	24th March 2016 and 25th March 2016
4.	Shri. S. R. Ugale,	26th March 2016 and 27th March 2016

(Vibha Kankanwadi),
Principal District Judge,
Solapur.

Solapur, 19th March 2016.

जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे यांजकडून

आदेश

क्रमांक/राअवि/१५७/सन २०१६.— मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एस. आर. यादव, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, पुणे.	५-३-२०१६	दि. ८-३-२०१६ ते १०-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा	श्रीमती एच. एम. भोसले, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ पुणे.
२.	श्रीमती पी. पी. इंगळे, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, पुणे.	४-३-२०१६	दि. १४-३-२०१६ ते १९-३-२०१६ रोजीची ६ दिवसांची अर्जित रजा	श्रीमती व्ही. एच्. मलकलपट्टे-रेडी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ पुणे.
३.	श्री. ए. डी. साळुंखे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बारामती.	२-३-२०१६	दि. ३-३-२०१६ ते ५-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा	श्रीमती व्ही. ए. पत्रावळे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, बारामती.
४.	श्री. ए. डी. साळुंखे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बारामती.	८-३-२०१६	दि. ९-३-२०१६ ते ११-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा	श्रीमती व्ही. ए. पत्रावळे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, बारामती.
५.	श्री. ए. जे. घरत, न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.	३-३-२०१६	दि. ८-३-२०१६ ते ११-३-२०१६ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा	श्रीमती एच. सी. शेंडे, अति. न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.
६.	श्रीमती यु. व्ही. इंदापूरे, ७ वे अतिरिक्त न्यायाधीश, लघुवाद न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पुणे.	८-३-२०१६	दि. ९-३-२०१६ ते ११-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा	श्रीमती एम. डी. चव्हाटे, ६ वे अति. न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.
७.	श्री. एन. के. मणेर, मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे.	५-३-२०१६	दि. ८-३-२०१६ ते ११-३-२०१६ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा	श्री. पी. आर. अष्टुरकर, अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १६ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१५६/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एस. आर. यादव, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, पुणे.	५-३-२०१६	दि. १-३-२०१६ ते ४-३-२०१६ रोजीची ४ दिवसांची परिवर्तित रजा	श्रीमती एच. एम. भोसले, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.
२.	श्री. एन. के. मणेर, मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे.	५-३-२०१६	दि. २-३-२०१६ ते ४-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची परिवर्तित रजा	श्री. पी. आर. अष्टुरकर, अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्यान्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १६ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१६४/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एम. डी. चव्हाटे-हम्पे, ६वे अतिरिक्त न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.	१६-३-२०१६	दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. १९-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर).	श्रीमती यु. व्ही. इंदापूरे, ७ वे अतिरिक्त न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २१ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१५०/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. के. जी. पालदेवार, ४ थे अतिरिक्त न्यायाधीश, लघुवाद न्यायालय व सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पुणे.	४-१-२०१६	दि. १-१-२०१६ ते २-१-२०१६ रोजीची २ दिवसांची अर्जित रजा	श्रीमती सी. पी. जैन, ५ वे अतिरिक्त न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.
२.	श्री. के. जी. पालदेवार, ४ थे अतिरिक्त न्यायाधीश, लघुवाद न्यायालय व सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पुणे.	२५-१-२०१६	दि. २७-१-२०१६ ते ३०-१-२०१६ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा (दि. २६-१-२०१६ रोजीच्या ध्वजारोहण समारंभानंतरपासून ते दि. १-२-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह).	श्रीमती सी. पी. जैन, ५ वे अतिरिक्त न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ११ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१५८/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. जे. जी. मोहिते, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, पुणे.	२२-२-२०१६	दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. १९-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर).	श्री. एम. एन. फटांगरे, ७ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, पुणे.
२.	श्री. पी. आर. अष्टुरकर, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे.	८-३-२०१६	दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. १९-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर).	श्री. एन. के. मणेर, मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
३.	श्रीमती एस. एस. नागुर, १४-३-२०१६ दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. १९-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर).			श्री. ए. एम. भंडारवार, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १८ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१५९/सन २०१६.—मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एच. सी. शेंडे-कुलकर्णी, अतिरिक्त न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.	१४-३-२०१६	दि. ८-३-२०१६ ते ११-३-२०१६ रोजीची ४ दिवसांची परिवर्तित रजा.	श्री. एन. जी. शुक्ला, २ रे अतिरिक्त न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.
२.	श्रीमती पी. पी. इंगळे, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, पुणे.	११-३-२०१६	दि. ८-३-२०१६ ते ९-३-२०१६ रोजीची २ दिवसांची परिवर्तित रजा.	श्रीमती व्ही. एस. मलकलपट्टे-रेड्डी ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १८ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१६९/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. जे. जे. मोहिते, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, पुणे.	१६-३-२०१६	दि. ३-३-२०१६ ते ५-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची परिवर्तित रजा.	श्री. एम. एन. फटांगरे, ७ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

दुर्वाचनीय,
जिल्हा न्यायाधीश-३, जिल्हा पुणे.

पुणे, ३१ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१६८/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एस. बी. कचरे, जिल्हा न्यायाधीश-१२ आणि सहा. सत्र न्यायाधीश, पुणे.	११-३-२०१६	दि. १४-३-२०१६ ते १६-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. ११-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १७-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर).	श्रीमती एल. एल. येनकर, जिल्हा न्यायाधीश-१३ आणि सहा. सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ३० मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१६०/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एल. एल. येनकर, जिल्हा न्यायाधीश-१४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	३-३-२०१६	दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. १९-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर).	श्रीमती अ. एस. आपटे, जिल्हा न्यायाधीश-१५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.
२.	श्री. पी. वाय. लाडेकर, जिल्हा न्यायाधीश १६ व अति. सत्र न्यायाधीश, पुणे.	१६-३-२०१६	दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. १९-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर).	श्री. डी. डी. देशमुख, जिल्हा न्यायाधीश १७ व अति. सत्र न्यायाधीश, पुणे.
३.	श्री. एस. बी. बहाळकर, जिल्हा न्यायाधीश १८ व अति. सत्र न्यायाधीश, पुणे.	१४-३-२०१६	दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. २०-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर).	श्री. जे. डी. वडणे, जिल्हा न्यायाधीश २० व अति. सत्र न्यायाधीश, पुणे.
४.	श्री. बी. वाय. काळे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश १ व अति. सत्र न्यायाधीश, पुणे.	१८-३-२०१६	दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. १९-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर).	श्री. एस. बी. कचरे, जिल्हा न्यायाधीश १२ व अति. सत्र न्यायाधीश, पुणे.
५.	श्रीमती एस. सी. खलीपे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश ३ व सहा. सत्र न्यायाधीश, पुणे.	१५-३-२०१६	दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. १९-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर).	श्री. पी. बी. नाईकवाड, तदर्थ जिल्हा न्यायाधीश ४ व सहा. सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १९ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१५२/सन २०१६.—मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. डी. डी. देशमुख, १८ वे जिल्हा न्यायाधीश आणि अति. सत्र न्यायाधीश, पुणे.	२-२-२०१६	दि. २८-१-२०१६ ते २९-१-२०१६ रोजीची २ दिवसांची परिवर्तित रजा.	श्री. एम. एन. सलीम, २० वे जिल्हा न्यायाधीश, अति. सत्र न्यायाधीश, पुणे.
२.	श्री. एम. एम. पोतदार, जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश, बारामती.	२९-२-२०१६	दि. २३-२-२०१६ ते २८-२-२०१६ रोजीची ६ दिवसांची परिवर्तित रजा.	श्रीमती एम. डब्ल्यू. चांदवानी, जिल्हा न्यायाधीश-२ आणि अति. सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १६ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१५३/सन २०१६.—मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. जे. सी. जगदाळे, ५ वे तदर्थ जिल्हा न्यायाधीश आणि सह. सत्र न्यायाधीश, पुणे.	८-३-२०१६	दि. ९-३-२०१६ ते १९-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा	श्री. पी. बी. नाईकवाड, ४ थे तदर्थ न्यायाधीश आणि सह सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १६ मार्च २०१६.

दुर्गाचनीय,
जिल्हा न्यायाधीश-१, जिल्हा पुणे.

आदेश

क्रमांक/राअवि/१७१/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. ए. जी. देशमुख, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, पिंपरी-चिंचवड, पुणे.	१९-३-२०१६	दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. १९-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर).	श्री. वाय. पी. पुजारी, सह दिवाणी न्यायाधीश आणि कनिष्ठ स्तर, पिंपरी-चिंचवड, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ३१ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१७०/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एस. व्ही. धारगे, २३ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पुणे.	१९-३-२०१६	दि. ४-३-२०१६ ते ५-३-२०१६ रोजीची २ दिवसांची परिवर्तित रजा.	श्री. एस. एस. खाडे, २४ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पुणे.
२.	श्रीमती एम. पी. इखे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, दौंड.	८-३-२०१६	दि. २-३-२०१६ ते ५-३-२०१६ रोजीची ४ दिवसांची परिवर्तित रजा. (दि. २-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते दि. ८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह).	श्री. एस. व्ही. जोशी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, दौंड.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ३१ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१६५/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एम. टी. ठवरे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, इंदापूर.	१७-३-२०१६	दि. १४-३-२०१६ ते १६-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा	श्रीमती ए. एन. नावंदर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, इंदापूर.
२.	श्रीमती जी. ए. पांडे, ८ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पुणे.	१७-३-२०१६	दि. १८-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ६ दिवसांची अर्जित रजा (दि. १८-३-२०१६ रोजीपासून ते दि. २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर).	श्री. एस. सी. खैरनार, १६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पुणे.
३.	श्रीमती डी. पी. कडुसकर, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पुणे.	१७-३-२०१६	दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. १९-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर).	श्री. एस. सी. खैरनार, १६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २१ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१५४/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एस. पी. नलगे-कोस्तीकर, १८ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पुणे.	२९-२-२०१६	दि. १५-२-२०१६ ते १८-२-२०१६ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा	श्रीमती एम. आर. धानोरक, १९ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १६ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१५५/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती पी. टी. शेजवळ-काळे, १४ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पुणे.	९-३-२०१६	दि. २९-२-२०१६ ते ९-३-२०१६ रोजीची १० दिवसांची परिवर्तित रजा.	श्री. एस. सी. खैरनार, १६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १६ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१६१/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती स्मिता विजयकुमार घारगे, २३ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पुणे.	२२-२-२०१६	दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. १९-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर.)	श्री. एच. एस. खाडे, २४ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पुणे.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
२.	श्री. आर. एस. पेरे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वडगाव मावळ.	२-३-२०१६	दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. १९-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर.)	श्रीमती व्ही. ए. गोडबोल, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वडगाव मावळ.
३.	श्री. आर. एस. राय, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जुन्नर.	११-३-२०१६	दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. १९-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर.)	श्री. ए. ए. कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जुन्नर.
४.	श्रीमती एस. एस. पिंगळे, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, न्यायालय क्र. २, पुणे.	१५-३-२०१६	दि. ९-३-२०१६ ते ११-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा.	श्री. एस. आर. निमसे, १० वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, न्यायालय क्र.३, पुणे.
५.	श्री. पी. एल. घुले, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, इंदापूर.	११-३-२०१६	दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. १९-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २८-३-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर.)	दि. २१-३-२०१६ ते २३-३-२०१६ पर्यंतचा कारभार सौ. ए. एन. नावंदर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, इंदापूर आणि दि. २४-३-२०१६ ते २७-३-२०१६ रोजी पर्यंतचा कार्यभार श्री. एम. टी. ठवरे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, इंदापूर यांच्याकडे राहील.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १९ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१६२/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एस. एस. बांगड, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, (लाचलुचपत प्रतिबंधक), पुणे.	१६-३-२०१६	दि. २९-२-२०१६ ते ५-३-२०१६ रोजीची ६ दिवसांची परिवर्तित रजा.	श्री. एस. एस. पिंगळे, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पुणे कोर्ट नं. २.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १६ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१४९/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एम. आर. धानोरकर, १९ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पुणे.	२३-३-२०१६	दि. ३-३-२०१६ ते ५-३-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (तसेच दि. ६-३-२०१६ व दि. ७-३-२०१६ रोजीच्या सुट्टीस जोडून.)	श्रीमती एस. ए. सरदार, २० वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पुणे.
२.	श्रीमती आर. एस. राय, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, तालुका जुन्नर.	२३-२-२०१६	दि. २४-२-२०१६ ते २६-२-२०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दि. २३-२-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २९-२-२०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर).	श्री. ए. ए. कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, तालुका जुन्नर.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ११ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१५१/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी याचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एम. आर. धानोरकर, १९ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी. पुणे.	२९-२-२०१६	दि. २५-२-२०१६ ते २६-२-२०१६ रोजीची २ दिवसांची परिवर्तित रजा.	श्री. एस. ए. सरदार, २० वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी. पुणे.
२.	श्री. एस. एन. भोसले, ७ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, फौजदारी न्यायालय क्र. ६.	२-३-२०१६	दि. २९-२-२०१६ ते १-३-२०१६ रोजीची २ दिवसांची परिवर्तित रजा.	श्री. डी. बी. म्हालटकर, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी. फौजदारी न्यायालय क्र. ६.
३.	श्री. एस. पी. सय्यद, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पिंपरी, पुणे.	२९-२-२०१६	दि. २५-२-२०१६ ते २६-२-२०१६ रोजीची २ दिवसांची परिवर्तित रजा (तसेच दि. २७-२-२०१६ व दि. २८-२-२०१६ रोजीच्या सुट्टीस जोडून.)	श्री. व्ही. ए. थोरात, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पिंपरी.
४.	श्री. एस. सी. खैरनार, १६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पुणे.	१-२-२०१६	दि. २८-१-२०१६ ते ३०-१-२०१६ रोजीची ३ दिवसांची परिवर्तित रजा (तसेच दि. ३१-१-२०१६ व रोजीच्या सुट्टीस जोडून.)	श्रीमती एस. पी. नलगे, १८ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजाच्या कालावधीत रजेवर गेल्या नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ११ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक/राअवि/१५१/सन २०१६. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

श्रीमती आर. एस. राय, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग, तालुका जुन्नर, पुणे यांची दिनांक २१-३-२०१६ ते २३-३-०२१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा त्यांच्या विनंती अर्जानुसार रद्द करण्यात येत आहे.

दुर्वाचनीय,

जिल्हा न्यायाधीश-२, जिल्हा पुणे.

पुणे, ११ मार्च २०१६.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

अंतिम आदेश

क्रमांक एसएटी/एसएटी/एचएसजी/(टीसी)/१६२२/३३६९/२०१५-२०१६/सन २०१६.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, सातारा तालुका, सातारा यांनी आपल्या अधिकारात **श्री प्लाझा फेज-२ सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, करंजे, तालुका व जिल्हा सातारा या संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) खाली नोंदणी केल्याचे जाहीर केलेले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एसएटी/एसएटी/एचएसजी/(टीसी)/१६२२/२०१५-२०१६/सन २०१६, दिनांक २२ मार्च २०१६ असा आहे.

सदर संस्थेचे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६० कलम ९ (१) व त्याचबरोबर महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा क्रमांक १० (१) अन्वये संस्थेने वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे करण्यात येत आहे.

सातारा, २२ मार्च २०१६.

अंतिम आदेश

क्रमांक एसएटी/एसएटी/एचएसजी/(टीसी)/१६२१/३३६७/२०१५-२०१६/सन २०१६.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, सातारा तालुका, सातारा यांनी आपल्या अधिकारात **श्री प्लाझा फेज-२ सहकारी गृहरचना संस्था, मर्यादित**, करंजे, तालुका व जिल्हा सातारा या संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) खाली नोंदणी केल्याचे जाहीर केलेले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एसएटी/एसएटी/एचएसजी/(टीसी)/१६२२/२०१५-२०१६/सन २०१६, दिनांक २२ मार्च २०१६ असा आहे.

सदर संस्थेचे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६० कलम ९ (१) व त्याचबरोबर महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा क्रमांक १० (१) अन्वये संस्थेने वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे करण्यात येत आहे.

श्रीकांत श्रीखंडे,
सहायक निबंधक,

सहकारी संस्था, सातारा, तालुका सातारा.

सातारा, २२ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक सनिपु/त्रिमुर्ती ग्राबिशेसहपत/अवसायन/नोंदणी रद्द/१३९३/२०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ (अ) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस. ए. ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या आदेशान्वये **त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, नाझरे क.प. (अवसायनात), तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/आरएसआर/सीआर/१८४६/१९९९-२०००, दिनांक ८ सप्टेंबर १९९९ या संस्थेची नोंदणी या आदेशान्वये रद्द करीत आहे. यापुढे एक व्यक्तीभूत सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

हा आदेश आज रोजी मी माझे सही शिक्क्यानिशी आज दिनांक ३० मार्च २०१६ रोजी पारीत केला आहे.

पुरंदर, ३० मार्च २०१६.

आदेश

क्रमांक सनिपु/भगवान पाणीपुरवठा/अवसायन/नोंदणी रद्द/१३८९/२०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ (अ) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस. ए. ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या आदेशान्वये **भगवान पाणीपुरवठा सहकारी पतसंस्था मर्यादित**, पिंपरे खुर्द (अवसायनात), तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/एलएफटी/२०८५, दिनांक ३१ जुलै १९९८ या संस्थेची नोंदणी या आदेशान्वये रद्द करीत आहे. यापुढे एक व्यक्तीभूत सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

हा आदेश आज रोजी मी माझे सही शिक्क्यानिशी आज दिनांक ३० मार्च २०१६ रोजी पारीत केला आहे.

पुरंदर, ३० मार्च २०१६.

आदेश

क्रमांक सनिपु/शेतकरी पाणीपुरवठा/अवसायन/नोंदणी रद्द/१३९२/२०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ (अ) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस. ए. ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या आदेशान्वये **शेतकरी पाणीपुरवठा सहकारी संस्था मर्यादित**, गराडे (अवसायनात), तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/एलएफटी/२२८६, दिनांक ७ फेब्रुवारी २००५ या संस्थेची नोंदणी या आदेशान्वये रद्द करीत आहे. यापुढे एक व्यक्तीभूत सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

हा आदेश आज रोजी मी माझे सही शिक्क्यानिशी आज दिनांक ३० मार्च २०१६ रोजी पारीत केला आहे.

पुरंदर, ३० मार्च २०१६.

आदेश

क्रमांक सनिपु/सावतामाळी पाणीपुरवठा/अवसायन/नोंदणी रद्द/१३३०/२०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ (अ) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस. ए. ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या आदेशान्वये **सावतामाळी पाणीपुरवठा सहकारी संस्था मर्यादित**, वीर (अवसायनात), तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/एलएफटी/२२८०, दिनांक ५ एप्रिल २००४ या संस्थेची नोंदणी या आदेशान्वये रद्द करीत आहे. यापुढे एक व्यक्तीभूत सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

हा आदेश आज रोजी मी माझे सही शिक्क्यानिशी आज दिनांक १९ मार्च २०१६ रोजी पारीत केला आहे.

पुरंदर, १९ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक सनिपु/भूलेश्वर आद्यो/अवसायन/नोंदणी रद्द/१३२९/२०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ (अ) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस. ए. ढमाळ, सहायक

निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या आदेशान्वये **भूलेश्वर मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, माळिशरस (अवसायनात), तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/पीआरडी/७१८, दिनांक २ मार्च २०१२ या संस्थेची नोंदणी या आदेशान्वये रद्द करीत आहे. यापुढे एक व्यक्तीभूत सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

हा आदेश आज रोजी मी माझे सही शिक्क्यानिशी आज दिनांक १९ मार्च २०१६ रोजी पारीत केला आहे.

पुरंदर, १९ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक सनिपु/श्रीनाथ म्हस्कोबा पाणीपुरवठा/अवसायन/नोंदणी रद्द/१३७१/२०१६.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ (अ) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस. ए. ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या आदेशान्वये **श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित**, वीर (अवसायनात), तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/एलएफटी/२२७६, दिनांक १२ मे २००३ या संस्थेची नोंदणी या आदेशान्वये रद्द करीत आहे. यापुढे एक व्यक्तीभूत सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

हा आदेश आज रोजी मी माझे सही शिक्क्यानिशी आज दिनांक २८ मार्च २०१६ रोजी पारीत केला आहे.

पुरंदर, २८ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक सनिपु/राजगौरी पाणीपुरवठा/अवसायन/नोंदणी रद्द/१३७२/२०१६.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ (अ) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस. ए. ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या आदेशान्वये **राजगौरी हकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित**, वीर (अवसायनात), तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/एलएफटी/२२८१, दिनांक १८ फेब्रुवारी १९९८ या संस्थेची नोंदणी या आदेशान्वये रद्द करीत आहे. यापुढे एक व्यक्तीभूत सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

हा आदेश आज रोजी मी माझे सही शिक्क्यानिशी आज दिनांक २८ मार्च २०१६ रोजी पारीत केला आहे.

पुरंदर, २८ मार्च २०१६.

आदेश

क्रमांक सनिपु/महात्मा फुले पाणीपुरवठा/अवसायन/नोंदणी रद्द/१३७३/२०१६.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ (अ) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस. ए. ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या आदेशान्वये **महात्मा फुले हकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित**, वीर (अवसायनात), तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/एलएफटी/९४१, दिनांक १९ ऑक्टोबर १९८२ या संस्थेची नोंदणी या

आदेशान्वये रद्द करीत आहे. यापुढे एक व्यक्तीभूत सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

हा आदेश आज रोजी मी माझे सही शिक्क्यानिशी आज दिनांक २८ मार्च २०१६ रोजी पारीत केला आहे.

एस. ए. ढमाळ,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, पुरंदर, जिल्हा पुणे.

पुरंदर, २८ मार्च २०१६.

अंतिम आदेश

क्रमांक सनिता/कक्ष-ब/अंतिम आदेश/का.क.१०२/२३४६/सन २०१५.— महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा, १९६० चे कलम १०२(१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस.एम. पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था, तासगाव ता. तासगाव, जिल्हा सांगली प्रस्तुतच्या आदेशाने **सिध्दराज ग्रा. बि. सहकारी पतसंस्था मर्यादित**, कवठेएकंद, तालुका तासगाव, जिल्हा सांगली या संस्थेचे कामकाज गुंडाळणेसाठी जा. क्र. सनिता/कक्ष-ब/का.क.१०२/मध्य.आ.२०१६ दिनांक २७ जानेवारी २०१६ रोजी या कार्यालयाने दिलेला मध्यतंत्री आदेश कायम करीत आहे. सातारा, ३१ मार्च २०१६.

अंतिम आदेश

क्रमांक सनिता/कक्ष-ब/अंतिम आदेश/का.क.१०२/२३३९/सन २०१५.— महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा, १९६० चे कलम १०२(१) (क), १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस.एम. पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था, तासगाव ता. तासगाव, जिल्हा सांगली प्रस्तुतच्या आदेशाने **कै. महावीर सांडुखे सहकारी पतसंस्था मर्यादित**, मणेरजारी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली या संस्थेचे कामकाज गुंडाळणेसाठी जा.क्र. सनिता/कक्ष-ब/का.क.१०२/मध्य.आ.२०१६ दिनांक २७ जानेवारी २०१६ रोजी या कार्यालयाने दिलेला मध्यतंत्री आदेश कायम करीत आहे.

सातारा, ३१ मार्च २०१६.

अंतिम आदेश

क्रमांक सनिता/कक्ष-ब/अंतिम आदेश/का.क.१०२/२३३२/सन २०१५.— महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा, १९६० चे कलम १०२(१) (क), १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस.एम. पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था, तासगाव ता. तासगाव, जिल्हा सांगली प्रस्तुतच्या आदेशाने **धोंडीराम नाना पाटील ग्रा. बि. सहकारी पतसंस्था मर्यादित**, सावर्डे तालुका तासगाव, जिल्हा सांगली या संस्थेचे कामकाज गुंडाळणेसाठी जा.क्र. सनिता/कक्ष-ब/का.क.१०२/मध्य.आ.२०१६ दिनांक २७ जानेवारी २०१६ रोजी या कार्यालयाने दिलेला मध्यतंत्री आदेश कायम करीत आहे.

शंकर एम. पाटील,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, तासगाव, जिल्हा सातारा.

सातारा, ३१ मार्च २०१६.

अंतिम आदेश

क्रमांक जिउनिग्रा/सर्वेक्षण/अं.आ/काक१०२/श्री गणेश तांत्रिक/८५४२/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१),(२) व नियम १९६१ मधील नियम क्रमांक ८७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, आनंद अ. कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण), जि. पुणे, याद्वारे **श्री गणेश तांत्रिक कामगार स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, कानगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे नोंदणी क्रमांक पीएनए/जीएनएल/(सी)/१३०/सन २००६ व नोंदणी दिनांक ६ ऑक्टोबर २००६ या संस्थेचा कारभार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० कलम १०२ अन्वये गुंडाळण्यासाठी दिनांक ३० जानेवारी २०१६ रोजी पारीत केलेला अंतरीम आदेश क्र. जा.क्र. जिउनिग्रा/संस्था सर्वेक्षण/मध्य आझा/ काक१०२ (१)/सी/६६६५/सन २०१६ हा या आदेशान्वये अंतिम करून सदरची संस्था ही अंतिमतः अवसायनात घेत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०३ (१) अन्वये. श्रीमती एस. एस. धस, सहकारी अधिकारी, श्रेणी-१ अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, दौंड, ता. दौंड, जि. पुणे यांची सदर संस्थेचे अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

हा आदेश आज दिनांक २३ मार्च २०१६ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह निर्गमित केला आहे.
पुणे, २३ मार्च २०१६.

अंतिम आदेश

क्रमांक जिउनिग्रा/सर्वेक्षण/अं.आ/काक१०२/अनंत आशा/६५४३/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१),(२) व नियम १९६१ मधील नियम क्रमांक ८७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, आनंद अ. कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण), जि. पुणे, याद्वारे **अनंत आशा मागासवर्गीय सहकारी वस्त्रद्योग संस्था मर्यादित**, बारामती, निर्मालय निवास विद्यानगर, भिगवणरोड बारामती तालुका बारामती, जिल्हा पुणे, नोंदणी क्रमांक पीएनए/आयएनडी/पीआरडी/१५३/२००७-२००८/सन २००७ व नोंदणी दिनांक १७ सप्टेंबर २००७ या संस्थेचा कारभार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० कलम १०२ अन्वये गुंडाळण्यासाठी दिनांक ३० जानेवारी २०१६ रोजी पारीत केलेला अंतरीम आदेश क्र. जा.क्र. जिउनिग्रा/संस्था सर्वेक्षण/मध्य आझा/ काक१०२ (१)/सी/६६६५/सन २०१६ हा या आदेशान्वये अंतिम करून सदरची संस्था ही अंतिमतः अवसायनात घेत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०३ (१) अन्वये. श्री. आर. ए. देवकाते, सहकारी अधिकारी, श्रेणी-१ अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, बारामती, ता. बारामती, जि. पुणे यांची सदर संस्थेचे अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

हा आदेश आज दिनांक २३ मार्च २०१६ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह निर्गमित केला आहे.
पुणे, २३ मार्च २०१६.

अंतिम आदेश

क्रमांक जिउनिग्रा/सर्वेक्षण/अं.आ/काक१०२/भैरवनाथ पत./८५४४/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१),(२) व नियम १९६१ मधील नियम क्रमांक ८७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, आनंद अ. कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण), जि. पुणे, याद्वारे **भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, यादववाडी, पुरंदर, तालुका पुरंदर, जि. पुणे. नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/आरएसआर/१८६०/सन १९९९ व

नोंदणी दिनांक १५ ऑक्टोबर १९९९ या संस्थेचा कारभार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० कलम १०२ अन्वये गुंडाळण्यासाठी दिनांक ३० जानेवारी २०१६ रोजी पारीत केलेला अंतरीम आदेश क्र. जा.क्र. जिउनिग्रा/संस्था सर्वेक्षण/मध्यआझा/काक१०२ (१)/सी/६६६३/सन २०१६ हा या आदेशान्वये अंतिम करून सदरची संस्था ही अंतिमतः अवसायनात घेत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०३ (१) अन्वये. श्री. एस. व्ही जगताप, सहकारी अधिकारी, श्रेणी-१ अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, ता. पुरंदर, जि. पुणे यांची सदर संस्थेचे अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

हा आदेश आज दिनांक २३ मार्च २०१६ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह निर्गमित केला आहे.

पुणे, २३ मार्च २०१६.

अंतिम आदेश

क्रमांक जिउनिग्रा/सर्वेक्षण/अं.आ/काक१०२/टॅको हेंड्रीक्सनसेपत/८५४६/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१),(२) व नियम १९६१ मधील नियम क्रमांक ८७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, आनंद अ. कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण), जि. पुणे, याद्वारे **टॅको हेंड्रीक्सन एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड**, चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे, नोंदणी क्रमांक पीएनए(आर)/आरएसआर/(सीआर)/३०५३/सन २०१४-१५ व नोंदणी दिनांक १७ ऑक्टोबर २०१४ या संस्थेचा कारभार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० कलम १०२ अन्वये गुंडाळण्यासाठी दिनांक ३० जानेवारी २०१६ रोजी पारीत केलेला अंतरीम आदेश क्र. जा.क्र. जिउनिग्रा/संस्था सर्वेक्षण/मध्य आझा/ काक१०२ (१)/सी/६६५८/सन २०१६ हा या आदेशान्वये अंतिम करून सदरची संस्था ही अंतिमतः अवसायनात घेत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०३ (१) अन्वये. श्री. एस. एस. साबळे, सहकारी अधिकारी, श्रेणी-१ अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, बारामती, ता. बारामती, जि. पुणे यांची सदर संस्थेचे अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

हा आदेश आज दिनांक २३ मार्च २०१६ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह निर्गमित केला आहे.

पुणे, २३ मार्च २०१६.

अंतिम आदेश

क्रमांक जिउनिग्रा/सर्वेक्षण/अं.आ/काक१०२/महाराष्ट्र अन्नपदार्थ/८५४५/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१),(२) व नियम १९६१ मधील नियम क्रमांक ८७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, आनंद अ. कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण), जि. पुणे, याद्वारे **महाराष्ट्र अन्नपदार्थ उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**, निरा, तालुका पुरंदर, जि. पुणे. नोंदणी क्रमांक पीएनए(आर)/जीईन/ओ/३०१७/सन २०१२ व नोंदणी दिनांक ३१ ऑक्टोबर या संस्थेचा कारभार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ अन्वये गुंडाळण्यासाठी दिनांक ३० जानेवारी २०१६ रोजी पारीत केलेला अंतरीम आदेश क्र. जा.क्र. जिउनिग्रा/संस्था सर्वेक्षण/मध्यआझा/काक१०२ (१)/सी/६६६२/सन २०१६ हा या आदेशान्वये अंतिम करून सदरची संस्था ही अंतिमतः अवसायनात घेत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०३ (१) अन्वये. श्री. एस. व्ही जगताप, सहकारी अधिकारी, श्रेणी-१ अधिन सहायक

निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, ता. पुरंदर, जि. पुणे यांची सदर संस्थेचे अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

हा आदेश आज दिनांक २३ मार्च २०१६ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह निर्गमित केला आहे.

आनंद अ. कटके,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण).

पुणे, २३ मार्च २०१६.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११७९१/सन २०१६.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **भारत यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, वसगडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्रीमती एम. डी. भिरंगडे, सहकारी अधिकारी श्रेणी-१, अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, करवीर यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **भारत यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, वसगडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २२ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, २२ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११७९५/सन २०१६.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **ओमकार यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, वडरगे, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. ए. एच. भंडारे, सहायक सहायक निबंधक, सहकारी संस्था, गडहिंग्लज यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **ओमकार यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, वडरगे, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २२ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, २२ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११७९४/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **कामधेनू यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, बेळगुंदी, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एम. व्ही. पाटील, मुख्य लिपीक, अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, गडहिंग्लज यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **कामधेनू यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, बेळगुंदी, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २२ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, २२ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११७९३/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **सानवी को-ऑपरेटिव्ह टेक्स्टाईल सोसायटी लिमिटेड** शिरदोण, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. व्ही. टी. गोंदकर, सहकारी अधिकारी श्रेणी-१, अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ, यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **सानवी को-ऑपरेटिव्ह टेक्स्टाईल सोसायटी लिमिटेड** शिरदोण, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २२ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, २२ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्हे.वि.मोहिम/११७९२/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **समता मागासवर्गीय वस्त्रोद्योग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, शिरडोण, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. व्ही. के. ओमासे, सहकारी अधिकारी श्रेणी-२, अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ, यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **समता मागासवर्गीय वस्त्रोद्योग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, शिरढोण, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २२ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, २२ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्हे.वि.मोहिम/११७९६/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **सिद्धार्थ मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, शहापूर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एस. बी. येजरे, सहकारी अधिकारी श्रेणी-२, अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ, यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **सिध्दार्थ मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, शहापूर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २२ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, २२ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्हे.वि.मोहिम/११७८९/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **यशवंत मागासवर्गीय को-ऑपरेटिव्ह लिमिटेड**, शिरडोण, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. सी. पी. मधाळे, मुख्य लिपीक, अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ, यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **यशवंत मागासवर्गीय को-ऑपरेटिव्ह लिमिटेड**,
शिरढोण, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित
करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत
सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा
लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर
करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा, व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २२ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, २२ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१/म.आ./सर्व्हे.वि.मोहिम/१२३६२/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **मधुसूदन पॉवरलूम को-ऑपरेटिव्ह सोसायटी**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. पी. एम. माळी, मुख्य लिपीक, अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ, यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **मधुसूदन पॉवरलूम को-ऑपरेटिव्ह सोसायटी,**
 इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये
 सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे
 आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा
 लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर
 करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दफ्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २२ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, २२ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-९/म.आ./सर्व्हे.वि.मोहिम/१२२८९/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **सावित्रीबाई फुले मागासवर्गीय महिला रेडीमेड गारमेंट सोसायटी लिमिटेड**, शहापूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एस. जी. झलग, कनिष्ठ लिपीक अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले, यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **सावित्रीबाई फुले मागासवर्गीय महिला रेडिमेड गारमेंट सोसायटी लिमिटेड**, शहापूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, ४ फेब्रुवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-९/म.आ./सर्व्हे.वि.मोहिम/१२२९०/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **भवानी मागासवर्गीय महिला रेडिमेड गारमेंट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड**, पेठवडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एस. जी. झलग, कनिष्ठ लिपीक अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले, यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, भवानी मागासवर्गीय महिला रेडिमेड गारमेंट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, पेठवडगांव तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, ४ फेब्रुवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/१२३७०/सन २०१६. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **जयंती को-ऑपरेटीव्ह टेक्स्टाईल अँड प्रोसेस इंडस्ट्रियल सोसायटी लिमिटेड**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशाोधक/अवसायक म्हणून श्री. पी. एम. माळी, मुख्यलिपिक अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले, यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, जयंती को-ऑपरेटीव्ह टेक्स्टाईल अँड प्रोसेस
इंडस्ट्रियल सोसायटी लिमिटेड, इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा
कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या
तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का
करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह
समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, ४ फेब्रुवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-९/म.आ./सर्व्हे.वि.मोहिम/१२३३३/सन २०१६. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **सर्वोदय को-ऑपरेटिव्ह टेक्स्टाईल अँड प्रोसेसरस**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. व्ही. पी. मट्टमनी, सहायक सहकारी अधिकारी अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले, यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **सर्वोदय को-ऑपरेटीव्ह टेक्स्टाईल अँड प्रोसेसर्स**,
इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये
सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे
आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा
लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर
करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, ४ फेब्रुवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-९/म.आ./सर्व्हे.वि.मोहिम/१२३४९/सन २०१६. —महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **अर्जुन यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. डी. आर. पोवार मुख्यलिपीक अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर, यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **अर्जुन यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था** मर्यादित, हुपरी, तालुका हातकर्णगले, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दफ्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, ४ फेब्रुवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-९/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/१२३५०/सन २०१६. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **ब्रम्हनाथ यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, रेंदाळ, तालुका हातकणगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमुद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. डी. आर. पोवार मुख्यलिपीक अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर, यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **ब्रम्हनाथ यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था** मर्यादित, रेंदाळ, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्षा हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमतेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, ४ फेब्रुवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-९/म.आ./सर्व्ह. वि.मोहिम/१२२९२/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **कुंभोज को-ऑपरेटिव्ह टेक्सस्टाईल इंडस्ट्रिज सोसायटी लिमिटेड**, कुंभोज तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेद्वारे ऋणपरि शोधक/अवसायक म्हणून श्री. व्ही. पी. मट्टमनी सहाय्यक सहकारी अधिकारी अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले, यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **कुंभोज को-ऑपरेटिव्ह टेक्सस्टाईल इंडस्ट्रिज सोसायटी लिमिटेड**, कुंभोज, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दफ्तरी कागदपत्राचा ताबा सत्त्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, ४ फेब्रुवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-९/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/१२२९३/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **श्रद्धा को-ऑपरेटिव्ह टेक्सस्टाईल अँटोलूम अँड गारमेंट सोसायटी**, पेटवडगांव तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नामूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. व्ही. पी. मट्टमनी सहाय्यक सहकारी अधिकारी अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले, यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **श्रध्दा को-ऑपरेटिव्ह टेक्सस्टाईल ॲटोलूम अँड गारमेंट सोसायटी**, पेठवडगांव, तालुका हातकणगले, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, ४ फेब्रुवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/१२३७५/सन २०१६. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **यश औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एम. जी. मकसूद, मुख्यलिपिक अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **यश औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**,
इचलकरंजी, तालुका हातकंगले, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये
सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे
आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा
लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर
करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, ४ फेब्रुवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-९/म.आ./सर्व्हे.वि.मोहिम/१२३७६/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **श्री.स्वामी विवेकानंद अँटो क्लॉथ को-ऑपरेटिव्ह सोसायटी**, रेंदाळ, तालुका हातकणगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एम. जी. मकसूद, मुख्यलिपिक अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणगले यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **श्री.स्वामी विवेकानंद अँटो क्लॉथ को-ऑपरेटिव्ह सोसायटी**, रेंदाळ, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, ४ फेब्रुवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-९/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/१२२९१/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **नवरंग को-ऑपरेटिव्ह प्रोसेस लिमिटेड**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. व्ही. पी. मट्टमनी, सहायक सहकारी अधिकारी अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, नवरंग को-ऑपरेटिव्ह प्रोसेस लिमिटेड, इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दफ्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, ४ फेब्रुवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१/म.आ./सर्व्हे.वि.मोहिम/१२२९४/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **साईप्रसाद को-ऑपरेटिव्ह ॲटोलूम अँड गारमेंट सोसायटी**, पेठवडगांव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. व्ही. पी. मट्टीमनी, सहायक सहकारी अधिकारी अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **साईप्रसाद को-ऑपरेटिव्ह ॲटोलूम अँड गारमेंट सोसायटी**, पेठवडगांव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, ४ फेब्रुवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-९/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/१२२९५/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **को-ऑपरेटिव्ह टेक्सस्टाईल्स इंडस्ट्रियल सोसायटी लिमिटेड**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. डी. आर. पोवार, मुख्यलिपीक अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **को-ऑपरेटिव्ह टेक्सस्टाईल्स इंडस्ट्रियल सोसायटी लिमिटेड**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, ४ फेब्रुवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११२४७/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **मार्केटींग अँड प्रोसेसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड**, नांदणी, तालुका शिरोळ, ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. व्ही. टी. गोंदकर, सहकारी अधिकारी (श्रेणी-१) अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, जयसिंगपूर ता. शिरोळ यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **मार्केटींग अँड प्रोसेसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड**, नांदणी, तालुका शिरोळ, यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११३६८/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **श्री. राम वाहतुक कॉन्ट्रक्ट सहकारी संस्था मर्यादित**, मुरगुड, तालुका कागल, जि. कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. पी. डी. जाधव, सहायक सहकारी अधिकारी अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, कागल, यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **श्री. राम वाहतुक कॉन्ट्रक्ट सहकारी संस्था मर्यादित**, मुरगुड, तालुका शिरोळ, यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११२३५/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **श्री. जयवंत शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था**, सावर्डे, तालुका हातकणंगले, ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एम. जी. शिंदी, मुख्य लिपीक अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले, यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **श्री. जयवंत शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था**, सावर्डे, तालुका हातकणंगले, यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११२३६/सन २०१६. —महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **शुगरकेन ग्राँअर्स अँड प्रोसेस मल्टी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले, ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एम. जी. शिंदी, मुख्य लिपिक अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **शुगरकेन ग्राँअर्स अँड प्रोसेस मल्टी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले, यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमतेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११२३४/सन २०१६. —महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **भारतीय शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. व्ही. पी. पट्टीमणी, सहायक सहकारी अधिकारी अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले, यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **भारतीय शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमतेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११२५०/सन २०१६. —महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **दि कोल्हापूर मोटार ट्रान्सपोर्ट प्रोड्यूसर अँड कंझ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड**, कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एस. एस. शिंदे, सहायक सहकारी अधिकारी, अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर, यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **दि कोल्हापूर मोटार ट्रान्सपोर्ट प्रोड्यूसर अँड कंझ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड**, कोल्हापूर, यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमतेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११८०८/सन २०१६. —महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **नवभारत मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**, नांदणी ता. शिरोळ जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. व्ही. टी. गोंदकर, सहकारी अधिकारी श्रेणी-१, अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, शिरोळ, यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **नवभारत मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**, नांदणी ता. शिरोळ जिल्हा कोल्हापूर, यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमतेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २२ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, २२ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११७८५/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **अरिहंत अल्पसंख्यांक टेक्स्टाईल को-ऑपरेटिव्ह संस्था मर्यादित**, अब्दुललाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एम. जी. संकपाळ, सहकारी अधिकारी श्रेणी-२, अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **अरिहंत अल्पसंख्यांक टेक्स्टाईल को-ऑपरेटिव्ह संस्था मर्यादित**, अब्दुललाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २२ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, २२ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११७८६/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **माऊली महिला सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित**, औरवाड ता. शिरोळ जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्रीमती एस. बी. कुलकर्णी, सहकारी अधिकारी श्रेणी- २, अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ, यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **माऊली महिला सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित**, औरवाड ता. शिरोळ जिल्हा कोल्हापूर, यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २२ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, २२ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११७९७/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **वरदविनायक यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, यझाव, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एस. आर. धायगुडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **वरदविनायक यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, यझाव, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २२ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, २२ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११७९८/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **संत रोहिदास चर्मोद्योग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, शाहुनगर परिते, कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एम. ए. मुरुडकर, सहायक सहकारी अधिकारी, अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, करविर, यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **संत रोहिदास चर्मोद्योग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, शाहुनगर परिते, यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २२ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, २२ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्षा-१४/म.आ./सर्व्हे.वि.मोहिम/११८०४/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **सोनी मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एम. एस. कुंभार, सहायक सहकारी अधिकारी अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, करवीर यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **सोनी मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, कोल्हापूर, यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक २२ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, २२ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्हे.वि.मोहिम/१११०७/सन २०१६.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **व्यंकटेश्वरा सहकारी शेतीमाल प्रक्रिया संस्था मर्यादित**, कुरुंदवाड, तालुका शिरोळ ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एस. पी. मधाळे, मुख्य लिपीक अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, जयसिंगपूर, तालुका शिरोळ यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, व्यंकटेश्वरा सहकारी शेतीमाल प्रक्रिया संस्था मर्यादित, कुरुंदवाड, तालुका शिरोळ यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/१११४१/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **आदित्य सहकारी शेतीमाल प्रक्रिया संस्था मर्यादित**, हेरवाड, तालुका शिरोळ ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एस. पी. मधाळे, मुख्य लिपीक अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, जयसिंगपूर, तालुका शिरोळ यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, आदित्य सहकारी शेतीमाल प्रक्रिया संस्था मर्यादित, हेरवाड, तालुका शिरोळ यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दफ्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा, व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/१९२२५/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि औद्योगिक भाजीपाला व फळे खरेदी विक्री संस्था मर्यादित**, शिरोळ, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एस. बी. कुलकर्णी, सहकारी अधिकारी (श्रेणी-२) अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, जयसिंगपूर, तालुका शिरोळ यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि औद्योगिक भाजीपाला व फळे खरेदी विक्री संस्था मर्यादित, शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्वे.वि.मोहिम/११६८९/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी मुद्रण बाय. सहकारी संस्था** मर्यादित, कागल, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. ए. पी. खामकर, सहकारी अधिकारी श्रेणी-१ अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, कागल यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी मुद्रण बाय. सहकारी संस्था मर्यादित, कागल, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११६९०/सन २०१६. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **जनता सहकारी वाहतुक संस्था मर्यादित**, तारळे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. बी. बी. पाटील, लेखापरिक्षक, सहकारी संस्था राधानगरी, यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, जनता सहकारी वाहतुक संस्था मर्यादित, तारळे.
तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्हे.वि.मोहिम/११६८९/सन २०१६.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **जे. पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, गडहिंग्लज, तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. महादेव पाटील, मुख्य लिपीक अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, गडहिंग्लज यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी मुद्रण बाय.
सहकारी संस्था मर्यादित, कागल, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये
सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत
सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी
खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्त्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक क्रक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/१९२३२/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **ओमकार लघुउद्योजक नागरी सहकारी पतसंस्थ मर्यादित**, कोल्हापूर, जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. डी. व्ही शास्ते, सहायक सहकारी अधिकारी अधिन उप निबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर कोल्हापूर यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, ओमकार लघुउद्योजक नागरी सहकारी पतसंस्थ मर्यादित, कोल्हापूर, जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/१११३०/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **श्री. टी. आर. पाटील पाटील सहकारी सोयाबीन प्रक्रिया संस्था मर्यादित**, नंदनवाड तालुका, गडहिंग्लज ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एफ. डी. जमादार, सहायक सहकारी अधिकारी अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, गडहिंग्लज यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **श्री. टी. आर. पाटील पाटील सहकारी सोयाबीन प्रक्रिया संस्था मर्यादित**, नंदनवाड तालुका, गडहिंग्लज यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दफ्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११६९८/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **सर्वोदय संस्करण सहकारी संस्था (प्रक्रिया) मर्यादित**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. व्ही. पी. मट्टीमणी, सहायक सहकारी अधिकारी अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **सर्वोदय संस्करण सहकारी संस्था (प्रक्रिया) मर्यादित**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दफ्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११०६०/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **राजर्षि शाहू मागासवर्गीय भात प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, मुडशिगी, तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एम. आर. मोहिते, मुख्यलिपीक अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, करवीर जिल्हा कोल्हापूर यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **राजर्षि शाहू मागासवर्गीय भात प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, मुडशिगी, तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दफ्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११३३९/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **महादेव रवा मैदा प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, लाटवडे, तालुका हातकणंगले ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. व्ही. पी. मट्टीमणी, सहायक सहकारी अधिकारी अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **महादेव रवा मैदा प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, लाटवडे, तालुका हातकणंगले यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दफ्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/१९३४०/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **महालक्ष्मी कृषि माल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एस. व्ही. चंदगडकर, सहकारी अधिकारी (श्रेणी-१) अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **महालक्ष्मी कृषि माल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**,
इचलकरंजी, तालुका हातकणंगले यांना या आदेशान्वये सुचित करण्यात
येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय
आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या
आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११३४१/सन २०१६.—महाराष्ट्र
सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला
प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **शरदचंद्र पवार अँगो प्रोसेसिंग**
सहकारी संस्था मर्यादित, इचलकरंजी, तालुका हातकणंगले ही संस्था
अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक
म्हणून श्री. व्ही. पी. मट्टीमणी, सहायक सहकारी अधिकारी अधिन उपनिबंधक,
सहकारी संस्था, हातकणंगले यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, शरदचंद्र पवार अँग्रो प्रोसेसिंग सहकारी संस्था मर्यादित.
इचलकरंजी, तालुका हातकणंगले यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्हे.वि.मोहिम/११३४२/सन २०१६.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **हर्षवर्धन शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, पेठवडगाव, तालुका हातकणंगले ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एम. जी. शिंदी, मुख्य लिपिक अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **हर्षवर्धन शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**,
पेठवडगाव, तालुका हातकणंगले यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्त्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्वे.वि.मोहिम/११३४३/सन २०१६.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **सुदर्शन अँग्री प्रोसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड**, कबनूर, तालुका हातकणंगले ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एस. व्ही. चंदगडकर, सहकारी अधिकारी (श्रेणी-१) अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **सुदर्शन अँग्रो प्रोसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड**,
कबनूर, तालुका हातकणगले यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्त्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११३४३/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **तिरुपती को-ऑपरेटिव्ह सोसायटी शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एम. जी. सिद्दी, मुख्य लिपीक अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **तिरुपती को-ऑपरेटिव्ह सोसायटी शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११३४३/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **बाहुबली अँग्रो प्रोसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एम. जी. सिद्दी, मुख्य लिपीक अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **बाहुबली अँग्रो प्रोसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड**, इचलकरंजी, तालुका हातकणंगले यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/१११२३/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **भैरवनाथ सहकारी शेतीमाल प्रक्रिया संस्था मर्यादित**, उमळवाड, तालुका शिरोळ ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. व्ही. के. ओमासे, सहायक सहकारी अधिकारी अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, जयसिंगपूर ता. शिरोळ यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **भैरवनाथ सहकारी शेतीमाल प्रक्रिया संस्था मर्यादित**, उमळवाड, तालुका शिरोळ यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११२३१/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **भारत अन्न धान्य प्रक्रिया औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, क// सांगाव, तालुका कागल जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एन. ए. माने, मुख्य लिपिक अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, कागल जिल्हा कोल्हापूर यांची नेमणूक करित आहे.

चेअरमन/सचिव, **भारत अन्न धान्य प्रक्रिया औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, क// सांगाव, तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११२३१/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **चिकोत्रा खोरे शेतीमाल फळे फुले भजीपाला प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, बेलेवाडी काळम्मा, तालुका कागल जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. ए. पी. खामकर, सहकारी अधिकारी (श्रेणी-१) अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, कागल जिल्हा कोल्हापूर यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **चिकोत्रा खोरे शेतीमाल फळे फुले भजीपाला प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, बेलेवाडी काळम्मा, तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११२२८/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **जयहिंद शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, आजरा, तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. एम. के. आणेकर, सहकारी अधिकारी (श्रेणी-१) अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, आजरा जिल्हा कोल्हापूर यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **जयहिंद शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, आजरा, तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.

मध्यंतरीय आदेश

क्रमांक कक्ष-१४/म.आ./सर्व्ह.वि.मोहिम/११२२६/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, श्री. अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या आदेशान्वये **आर. बी. पाटील किसान सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड**, कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत असून उपरोक्त नमूद संस्थेवर ऋणपरिशोधक/अवसायक म्हणून श्री. संभाजी निकम, उप निबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर शहर कोल्हापूर यांची नेमणूक करीत आहे.

चेअरमन/सचिव, **आर. बी. पाटील किसान सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड**, कोल्हापूर यांना या आदेशान्वये सुचित करण्यात येते की, सदर आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा व संस्थेच्या आर्थिकपत्रकासह समक्ष हजर राहून सादर करावा.

ऋणपरिशोधक/अवसायक यांना असा आदेश देणेत येतो की, सदर संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व दप्तरी कागदपत्राचा ताबा सत्वर घ्यावा. व तसा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पारित केला आहे.

अरुण काकडे,
जिल्हा उप निबंधक,
सहकारी संस्था, कोल्हापूर.
कोल्हापूर, १५ जानेवारी २०१६.